

१ शमुकेल

एलकाना आणि त्याचे कुटुंबीय
याची शिलो येथे भक्ती

१ एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता, हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा, यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा, तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.

२एलकानाला दोन बायका होत्या, एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना, पनिन्नाला मुलंबळ होती, पण हन्नाला मात्र अजून मूळ झाले नव्हते.

३एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलो येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफ्तांनी आणि फिन्हास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते. ४एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्याच्या बाट्ये अनन्द देई. ५हन्नालाही तो समान बाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसस्तानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खेरेखुरे प्रेम होते.

हन्नाचा पाण उत्तरा

६पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दुखवी. मूळबाळ नसल्यावरुन दूषणे देई.^७ असे दरवर्षी चालायचे, शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कट्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दुखीकष्टी होऊन रडू लागली, ती काही खाईना. ८एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दुखी आहेस? तुला मी आहे—मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”

हन्नाची प्रार्थना

९सर्वचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करावला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. १०हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. ११परमेश्वराला ती एक नक्स बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दुःख तू बघतोच आहेस.

माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तौ परमेश्वराचा नाजीर होईल, तो मद्यापान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

१२हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. १३ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओढ हलत होते पण शब्द बाहेर फुट नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. १४एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”

१५हन्ना म्हणली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाळ्याची संगंत होते. १६पी वाईट वाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दुःख आहेत म्हणन मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”

१७तेव्हा एली म्हणाला, “शांती ने जा, इझाएलाच्या देवाकडे जे माणणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

१८“तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाललेही. आता तिला उदास वाट नव्हते.

१९दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करून एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.

शमुकेलचा जन्म

२०दे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. २१यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुकेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुकेल.”

२२एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नक्स फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला. २३हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला बाहीन, तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”

२४हन्नाचा पर्ती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच

राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो*”, तेच्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दृढ तुटेपर्यंत ती राहिली.

हन्ना शमुवेलला घेऊन शिलो येथे एलीकडे जाते

²⁴तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षांचा एक गोच्छा वीस पौँड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.

²⁵ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोच्छाचा

बळी दिला.* मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. ²⁶ती एलीला म्हणाली “म्हाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू चा मी खरे तेव सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूऱी परमेश्वराजवळ याचना केली होती.” ²⁷परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. ²⁸आता मी तो परमेश्वराला अर्पण करते, तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिशेच ठेवले * आणि परमेश्वराची भक्ती केली.

हन्नचे धन्यवाद

2 हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले; “परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले* माझ्या शुनुना मी हसते. * माझ्या विजायाचा मला आनंद आहो!

²परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.

३लोकहो, बढाया मारु नका. गर्वाने बोलू नका. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.

४शूरांची धनुष्यं भंगतात आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.

५पूर्वी ज्यांच्याकडे अन्नधान्याचे मुबलक साठे होते त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.

आशीर्वाद खरा ठरो हन्नाला जो आशीर्वाद दिला होता त्याचा संदर्भ बहुधा एलकानाच्या या बोलण्याला असावा.

ते सर्व ... बळीदिला प्राचीन ग्रीक अनुवादात आणि कुमरानची एक हिंदू प्रत यात हा भाग आहे. प्रमाण हिंदू सांहितेत नाही.

मुलाला तिशेच ठेवले प्रमाण हिंदू संहितेत आढळत नाही. कुमरानच्या एका प्राचीन हिंदू प्रतीतीन हा भाग घेतला आहे.

सामर्थ्य आले शब्दश: “परमेश्वरापुढे माझे शृंग उभारले आहे.” शृंग हे सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते.

माझ्याशूनूना मी हसते शब्दश: “शत्रुवर माझे तोंड वासलेले आहे.”

आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते ते आता आराम करत आहेत. .आजपर्यंत निःसंतान होती तिला आज सात मुलं आहेत. पण मुलबाळ असलेली दुःखी आहे. कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.

⁶परमेश्वर लोकांना मरण देतो आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो. तोच अथेलोकाला नेतो आणि वरही आणतो.

⁷परमेश्वरच काहीना दरिद्री तर काहीना श्रीमंत करतो. काही लोकांना लाचार करतो तर काहीचा सन्मान परमेश्वरच करतो.

⁸गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दुःख हरण * करतो. त्यांचा गौरव करून त्यांना राजपुरांच्या बरोबरीने बसवतो. मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. *

⁹सजनांना तो आधार देतो. त्यांना लटपू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तत डकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.

¹⁰शत्रूंचा तो नाश करून त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला समर्थ्य दर्हेल. आपल्या खास राजाला बलवान करील.”

¹¹एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलो येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.

एलीचे कुपुत्र

¹²एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती. ¹³याजकांनी लोकांना जशी वागणूक वावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची. ¹⁴तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलो येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इम्प्रालीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते.

¹⁵पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चर्चाचीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणौ, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”

¹⁶“हवन तर होऊ दे, मग हवे तेवेच त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणलेले तर ते नोकर म्हणौ, “नाही, आताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”

¹⁷परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबळी विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदर भाव नव्हता हेच

दुःखहरण शब्दश: “तो गरीबांना राखेतून वर काढतो.”

सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे शब्दश: “आधारसंभासकट सर्वजन परमेश्वराचे आहे परमेश्वराने या संसाभावर जग कसवले.”

यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुद्ध असलेले मोठे पाप होते.

¹⁸पण शमुकेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोड घालून तो मदत करी. ¹⁹त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिकत असे. दरवर्षी नवच्यावरोबर शिलो येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.

²⁰एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होतो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”

हन्ना आणि एलकाना मग घरी परतत. ²¹परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुकेल परमेश्वराच्या पवित्र सानिध्यात वाढत होता.

एली आपल्या नीच मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी

²²एली आता महतारा होत चालला. शिलो येथे येणाऱ्या इम्मालींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुढी पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.

²³तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? ²⁴मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फ़ार वाईट बोलत आहेत. ²⁵एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुद्धच यातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”

पण एलीच्या मुलांनी बडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.

²⁶शमुकेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.

एलीच्या घराण्याविषयी अरिष्ट सूक्ख भाविष्य

²⁷एकदा परमेश्वरचा संदेश्या एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे; तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो. ²⁸इम्माल च्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर झाकली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोड घालावा म्हणून मी तुहाला निवडले. इम्मालचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले. ²⁹तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणगायांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इम्माल

लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वतःसाठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.”

³⁰“तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इम्मालचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खेरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझ्या आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्याच्यावर संकटे कोसळतील. ³¹तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घयुशी होणार नाही.

³²इम्माल मध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र साळी दुर्दृश्या होईल.* तुझ्या घरातले कोणी म्हतारा होई पर्यंत जगणार नाही. ³³माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घयुशी लाभेल. तो जराजर्जर होईपर्वत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील. ³⁴हे सर्व खरेच घडणार आहे याची प्राचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील. ³⁵भी एका विश्वासू याजकांची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजांउदे तो सेवेत राहील.

³⁶पण तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नितमस्तक होतील. किरकोळ रळ्क म किंवा भाकरुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदतील एखादे काम मला द्या.””

परमेश्वराची शमुकेला हाक

³लहानगा शमुकेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फ़ार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टींत देत नसे.

²एलीची दृष्टी आता अध्य झाल्यामुळे तो जबलजवळ आंधाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता.

³परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुकेल झोपलेला होता. परमेश्वरापुढ्याचा दिवा अजून जळत होता. ⁴तेव्हा परमेश्वराने शमुकेलला हाक मारली. शमुकेल म्हणाला, “मी येथे आहे” ⁵एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगवगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आले.”

पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.” शमुकेल झोपायला गेला. “पुन्हा परमेश्वराने हाक मारली. ‘शमुकेल.’” शमुकेल परत धावत एलीकडे गेला

पण तुझ्या घरात... होईल हा भाग प्रचीन ग्रीक अनुवाद किंवा कुमरानची एक हिंव प्रत यात नाही.

आणि आपण आल्याचे त्याने सांगितले. एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”

⁷परमेश्वर अजन शमुकेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुकेल ने परमेश्वराला ओळखले नाही.

⁸परमेश्वराने शमुकेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुकेल पुळू उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.

परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. ⁹तो शमुकेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुळा हाक आली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक एकत आहे.” तेव्हा शमुकेल परत जाऊन झोपला. ¹⁰परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुकेल, शमुकेल”, म्हणून हाक मारली.

शमुकेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास एकत आहे.”

¹¹तेव्हा परमेश्वराने शमुकेलला सांगितले, “इम्हाएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का । बसेले. ¹²एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोलली होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करून दाखवणार आहे. ¹³त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलाचे वागणे बोलणे परमेश्वराविरुद्ध आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताक्यावर आणू शकलेला नाही. म्हणून मी हे करणार आहे. ¹⁴आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”

¹⁵ऋत सरे पर्यंत शमुकेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टिंताची हकीकत एलीला सांगाची त्याला भीती वाटली. ¹⁶पण एलीनेच शमुकेलला प्रेमाने हाक मारून जवळ बोलावले. तेव्हा शमुकेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

¹⁷एली म्हणाला, “परमेश्वर तुझाशी काय बोलला?”

मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.” ¹⁸तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुकेलने सर्व काही सांगितले. एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटले ते तो करो.”

¹⁹शमुकेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुकेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरू दिले नाही. ²⁰परमेश्वराच्या खरा संदेश्य म्हणून दान पासून बैर शेवापर्यंत सर्व इम्हाएलमध्ये शमुकेलची खात्या पसरली. ²¹शिलो येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुकेलसमोर प्रगट झाला.

4 इम्हाएल भर शमुकेलचे नाव झाले. एली आता फार होते.

इम्हाएलचा पलिष्ठ्यांकडून पराभव

याच सुमारास सर्व पलिष्ठ्ये इम्हाएल लोकांविरुद्ध एकत्र आले. इम्हाएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एवन एजर येथे तर पलिष्ठ्यांचा अफेक येथे होता.

²पलिष्ठ्ये इम्हाएल लोकांवर चालून जायला सज्ज झाले. अशाप्रकारे युद्धाला तोंड लागले.

पलिष्ठ्यांनी इम्हाएल लोकांचा पराभव केला. त्यांचे चार हजार सैनिक मारले. ³इम्हाएली सैनिक आपल्या ताळावर परतले तेव्हा बडीलधार्थांनी त्याना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ठ्यांमार्फत आपला पराभव करवाल? आपण शिळोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”

⁴भग त्यांनी शिलो येथे माणसे पाठवली. त्यांनी तो सर्वशक्तिमान परमेश्वराच्या कराराचा कोश आणला. त्या कोशाच्या वरच्या वाजला करून चंची बैठक होती. परमेश्वराचे ते सिंहासन होते. कोश आणला तेव्हा त्या बरोबर हफनी आणि फिनहास हे एलीचे दोन पुत्रही होते.

⁵सैन्याच्या ताळावर जेव्हा परमेश्वराच्या कराराचा कोश आणला तेव्हा सर्व इम्हाएल लोकांमध्ये एकच जल्लोष झाला. या यज्योषाने भूमीही दणाणली. ⁶पलिष्ठ्यांमार्फत हा आवाज पोहोंवाटा तेव्हा इत्रींच्या छावणीत हा जल्लोष कसला म्हणून ते विचारात पडले.

⁷परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणून लागले, “त्यांच्या ताळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही. ⁸या शक्तिमान परमेश्वरापासून आता आपल्याला कोण वाचवील, याची धास्ती पडली आहे. मिसरच्या लोकांना नाना तज्ज्वला पीडांनी हैराण केले ते याच परमेश्वराने. ⁹पण पलिष्ठ्यांनो, धीर धरा. मर्दसारखे लडा. पूर्वी हेच इम्हाएल लोक आपले गुलाम होते. तेव्हा शौर्य दाखवा, नाहीतर तुम्ही त्याचे गुलाम व्हाला.”

¹⁰तेव्हा पलिष्ठ्यांनी पराक्रमाची शर्थ करून इम्हाएल लोकांचा पाडाव केला. सर्व इम्हाएली सैनिकांनी घाबरून आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारून पराभव होता. तीस हजार इम्हाएली सैनिक मारले गेले. ¹¹पलिष्ठ्यांनी परमेश्वराच्या कराराचा कोश घेतला आणि हफनी आणि फिनहास या एलीच्या मुलांचा वध केला.

¹²त्या दिवशी एक बन्यामीन माणस युद्धातून धावत निघाला. दुःखाने तो कपडे फाडत होता, डोक्यात धूळ घालून घेत होता. ¹³तो शिलो येथे पोहोंचला तेव्हा एली वेशीजवळ आपल्या आसनावर बसला होता. त्याला कराराच्या कोशाची काळजी वाढत होती म्हणून तो वाट पाहात होता. त्याचवेळी या बन्यामीनाने तेथे येऊन सर्व वृत्तां सांगितला. लोक तो ऐकून आकांत करू लागले. ¹⁴⁻¹⁵एली आता अठुआण्याव वर्षांचा झाला होता. आंधवा

झात्यामुळे त्याला काय घडतेय हे विसत नव्हते. पण त्याला हा आक्रोश ऐकू येत होता. तेव्हा त्याने त्याबद्दल विचारले.

तेव्हा त्या बन्यामीन माणसाने एलीजवळ जाऊन सर्व सांगितले¹⁶ तो म्हणाला, “मी नुकताच तेथून आलो आहे मी आज युद्धतून पळून आलो आहे.”

एलीने त्याला सर्व हकीकत सांगयला सांगितले.

¹⁷तेव्हा तो म्हणाला, “इम्हाएलींनी पळ काढला आहे. इम्हाएली सैन्यातील अनेक सैनिक प्राणाला मुकले. तुमची दोन्ही मुले मेली आहेत. आणि परमेश्वराचा पवित्र करारकोश पलिष्ठांनी तब्बात घेतला आहे.”

¹⁸करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृद्ध आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इम्हाएलचा शास्ता होता.

वैभव गेले

¹⁹एलीची सून, फिनहासची बायको त्यावेळी गरोदर होती. ती प्रसूत व्याख्याची वेळ येऊन ठेपली होती. कराराचा कोश पळवल्याचे तसेच सासरा व नवरा यांचे निधन झाल्याचे वृत्त तिच्या कानावर आले. ते ऐकताच त्या धळू याने तिला कव्या येऊ लागल्या आणि ती प्रसूत झाली.

²⁰तिच्या मदकीला आलेल्या बायका म्हणाल्या, “आता काळजी करु नको तुला मुलगा झालाय.” पण तिने लक्ष दिले नाही की काही उत्तर दिले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, “इम्हाएलचे वैभव

मावळले.” तिने मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवले आणि ती गतप्राण झाली. ²¹करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यु आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभव) असे ठेवले. ²²पलिष्ठांनी परमेश्वराचा पवित्र करार कोश हस्तगत केला म्हणून “इम्हाएलचे वैभव गेले” असे ती म्हणाली.

पवित्र कोशामुळे पलिष्ठांवर संकटे

5 पलिष्ठांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एवन-एजर येथून अश्वोद येथे नेला. ²तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला. ³दुसऱ्या दिवशी अश्वोदेचे लोक उठून पाहतात तो, दागोनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पाल थी पडलेली आढळली. ⁴पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना ती जमिनीवर पडलेली आढळली अश्वोदच्या लोकांनी ती मूर्ती उचलून पर्वर्वत ठेवली.

यावेळी परमेश्वराच्या पवित्र करारकोशा जवळ पडताना दागोनचे शिर आणि हात तुटून उंबरच्यावर पडले होते. धड तेवेदे शाबूत होते. ⁵त्यामुळे अजूनही पुरोहित किंवा इतर लोक अश्वोदला दागोनच्या देवळात शिरतात तेव्हा उंबरच्यावर पाऊल ठेवत नाही.

⁶अश्वोद आणि त्याच्या आसपासचा प्रदेश यातील लोकांना परमेश्वराने स्लो की पळो केले. त्यांना हर

प्रकारे त्रास दिला. लोकांच्या अंगावर गाठी, गळवे आले. शिवाय परमेश्वराने उंदीर सोडून त्यांना हैरण केले. जमीन, गलबंत यावर उंदरानी उच्छाद मांडला. गावातील लोक भयभीत झाले होते. ⁷या घटना पाहून अश्वोदचे लोक म्हणाले, “इम्हाएलच्या परमेश्वराचा पवित्र करार कोश येथे ठेवण्यात अर्थ नाही. आपल्यावर आणि आपल्या देवावर त्या परमेश्वराचा कोप झाला आहे.”

⁸अश्वोदच्या लोकांनी पलि ष्ठांच्या पाच्याही अधिकाच्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली.

अधिकाच्यांनी हा पवित्र कोश गथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ठांनी तो पवित्र करारकोश हलवला.

⁹गथ येथे तो नेऊन ठेवल्यावर त्या शहरावर परमेश्वराचा कोप ओढवला. त्यामुळे तेथील लोक भयभीत झाले. लहान मोरी सगळी माणसे वेगवेगळ्या व्याधींनी हैरण झाली. तेथील लोकांच्या अंगावर गळवे उठली.

¹⁰तेव्हा पलिष्ठांनी हा पवित्र कोश एकोन येथे हलवला.

एकोन येथे हा पवित्र कोश येताच तेथील लोक तकार करू लागले. “इम्हाएलच्या परमेश्वराचा हा पवित्र कोश अमच्या एकोनमध्ये आणून आमचा जीव द्याव्या आहे का?” असे ते विचार लागले. ¹¹एकोनच्या लोकांनी सर्व पलिष्ठी अधिकाच्यांना एकत्र बोलावून सांगितले “तो पवित्र कोश आमचे बळी घ्यायच्या आधी तो कोश होता तेथे परत पाठवा.”

एकोनचे लोक फार घाबरले. परमेश्वराने त्यांना त्रस्त करून सोडले. ¹²अनेक लोक मरण पावले. जे जगले त्यांच्या अंगावर गळवे आली. एकोनच्या लोकांचा आक्रोश आकाशाला भिडला.

परमेश्वराच्या पवित्र कोशाची पाठवणी

6 पलिष्ठांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात सात महिने ठेवला. ²त्यांनी याजकांना आणि शकुन पाहणाऱ्यांना बोलावून विचारले “या कोशाचे आता काय करायके? तो परत कसा पाठवायचा ते सांगा.”

³याजक आणि शकुन पाहणारे म्हणाले, “तुम्ही हा कोश परत पाठवणार असाल तर तो तसाच पाठवू नका. त्याच्या बरोबर देण्यादीखाल काही अर्पण पाठवा म्हणजे इम्हाएलच्या देव तुमच्या पापांचे हरण करील. तुम्ही बरे व्हाल. शुद्ध व्हाल. त्याचा क्रोध मावळावा म्हणून तुम्ही एवढे करा.”*

⁴पलिष्ठांनी विचारले, “इम्हाएलच्या परमेश्वराने क्षमा करावी म्हणून आम्ही कोणत्या भेटी अर्पण कराव्यात?”

त्याचा क्रोध ... एवढे करा प्राचीन ग्रीक अनुवाद व कुमरानची एक हिंदूपूत्र यातून. प्रमाण हिंदूमध्ये असे आहे. “परमेश्वर तुम्हाला शिक्षा करतात का राहिला हे मग तुम्हाला कळेल.”

याजक आणि शकुन पाहणारे यांनी सांगितले, “प्रत्येक नगराचा एक असे तुम्ही पाच पलिष्ठी अधिकारी आहात. तुम्ही सर्व सारखेच हैराण झालेले आहात. तेव्हा, गळवळासारखा दिसणाऱ्या पाच सोंच्याच्या प्रतिमा आणि पाच सोंच्याचे उंदीर करा.⁵ अशा पाच पाच प्रतिमा करून त्या इम्प्राएर्लांच्या देवाला भरपाई म्हणून द्या. मग कदाचित् तुमच्या प्रदेशाला, तुमच्या परमेश्वराला, व तुम्हाला होणारा त्रास तो थांबवेल. ⁶मिसरचे लोक आणि फारो यांच्यासारखा आडमुठेपणा करू नका. मिसरच्या लोकांना देवाने शिक्षा केली. म्हणूनच इम्प्राएल लोक मिसर सोडून जाऊ शकले.

⁷“एक नवीन गाडी तयार करून नुकत्याच व्याखलेल्या दोन गाई तिला जुऱा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्याच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आपून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका.* ⁸आता परमेश्वराचा पवित्र करारकोश गाडीत ठेवा. त्याच्याशेजारी एका थैलीत त्या सुवर्ण प्रतिमा ठेवा. तुमच्या पापक्षाल नासाठी त्या परमेश्वराला अर्पण केलेल्या आहेत. मग गाडी सरळ जाऊ द्या. ⁹ती कशी जाते ते पाहा. गाडी बेथशेमेश कडे इम्प्राएर्लांच्या प्रदेशात गेली तर या व्याधी, हे अरिष्ट परमेश्वरामुठेच ओढवले होते असे समजू पण गाई सरळ त्या दिशेने गेल्या नाहीत, तर हा इम्प्राएलच्या परमेश्वराचा कोप नव्हता, हे अरिष्ट असेच कोसळले असे आपण समृऽ.”

¹⁰पलिष्ठ्यांनी हा सल्ला मानून त्या प्रमाणे सर्व काही केले. नुकत्याच व्याखलेल्या दोन गाई त्यांनी मिळवल्या. त्यांना गाडीला जुऱून वासरे गोठ्यात ठेवली. ¹¹मग करार कोश गाडीत चढवला. गळवे आणि उंदीर यांच्या सुवर्ण प्रतिमांची थैलीही त्याशेजारी ठेवली. ¹²गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हृदीपर्यंत पलिष्ठ्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.

¹³बेथशेमेशमध्ये शेतकरी त्या खोच्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र करारकोश. कोशाचे दर्शन झाल्याच्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले. ¹⁴⁻¹⁵बेथशेमेश येथील यहोशावाच्या शेतात येऊन एका मोळ्या खडकापाशी गाडी थांबली. स्थानिक लोकांनी त्या गाडीची लाकडे फोडली आणि गाईचा बळी दिला. परमेश्वराला तो अर्पण केला. लेव्हांनी मग परमेश्वराचा पवित्र कोश उतरवला. तसेच सुवर्ण प्रतिमांची थैली घेतली. कोश आणि ती थैली त्या

प्रचंड खडकावर ठेवली. बेथशेमेशच्या लोकांनी त्या दिवशी परमेश्वराला यज्ञार्पणे वाहिली.

¹⁶त्या पाच पलिष्ठी अधिकार्यांनी हे सर्व नीट पाहिले आणि ते त्याच दिवशी एक्रोन येथे परतले.

¹⁷अशाप्रकारे पलिष्ठ्यांनी आपल्या पापक्षाल नार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्ठी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अशदोद, गजा, अष्कलोन, गथ, एकोन ही ही ती पाच गावे होत. ¹⁸सोंच्याचे उंदीरही करून पाठवले. पाच पलिष्ठी अधिकार्यांच्या अखल्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संखेच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावांमोरती तटबंदी असून सभोवार खेडी होती.

बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशावाच्या शेतात तो खडक अजूनही आहे. ¹⁹पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेशे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सतर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला. ²⁰ते म्हणाले, “त्या कोशाचे जतन करील असा याजक कोठे आहे? इथनून हा कोश कोठे जायला पाहिजे?”

²¹किर्याथ-यारीम येथे एक याजक होता. लोकांनी त्याच्याकडे संदेश पाठवला. “पलिष्ठ्यांनी परमेश्वराचा पवित्र कोश पाठवला आहे. तरी येऊन तो आपल्या नगरात येऊन जा” असा त्याला निरोप पाठवला.

⁷किर्याथ यारीमचे लोक आले आणि परमेश्वराचा तो पवित्र कोश घेऊन गेले. त्यांनी तो डोंगारवरील अबीनादावच्या धरात ठेवला. त्या परमेश्वराच्या कोशाची जपणूक करप्यासाठी त्यांनी अबीनादावच्या मुलगा एलजाजर याला विधिवत पवित्र केले. ²पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता.

परमेश्वर इम्प्राएलीचे रक्षण करते

इम्प्राएली लोक पुढा परमेश्वराची भक्ती करू लागले.

³शमुवेले ने तेव्हा लोकांना सांगितले, “तुम्ही खरोखरच मन-पर्वक परमेश्वराकडे वळला असाल तर इतर देव-देवता, अष्टरोथ यांना निग्रहाने दूर सारा. परमेश्वराची एकाचिताने उपसाना करा. केवळ त्याचीच सेवा करा. मग परमेश्वर तुमची पलिष्ठ्यांच्या तावडीतून सोडवणूक करील.”

⁴तेव्हा मग इम्प्राएली लोकांनी बाल आणि अष्टरोथच्या मूर्तीचा त्याग करून फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.

⁵शमुवेल त्यांना म्हणाला, “सर्व इम्प्राएली मिस्पा येथे एकत्र या. मी परमेश्वराकडे तुमच्या साठी प्रार्थना करीन.”

“मग सर्व इम्प्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपसाला सुरुवात झाली. अन्नपाणी कर्ज्य करून त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या

पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इग्राएल मध्ये न्याय निवाडा करत असे.

^७मिस्पा येथेल इग्राएलीच्या या मेळाव्याबद्दल पलिष्ठ्यांनी ऐकले. त्यांनी इग्राएली विरुद्ध लढण्याची तयारी केली. पलिष्ठे येत आहेत ही बातमी ऐकून इग्राएलामध्ये घबराट पसरली. ^८ते शमुवेलला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराकडे करायच्या प्रार्थनेत खंड पृष्ठ देऊ नकोस. पलिष्ठ्यांपासून आमचे रक्षण व्हावे असे परमेश्वराकडे मागणे माग.”

^९तेव्हा शमुवेलने एक आखदे कोकरु परमेश्वराला यशात अपेण केले. इग्राएलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला ओ दिली. ^{१०}हा होम चालू असताना पलिष्ठ्यांनी इग्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रचंद गडगडाट करून परमेश्वराने पलिष्ठ्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रचंद गजनेमुळे घारबरून ते गोंधळले. सेनापतींचा सेन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इग्राएलीनी त्याच्या पराभव केला. ^{११}मिस्पायासून पलिष्ठ्यांचा पाठलाग करत बेथ-कारपर्थं नेले आणि सैन्याला कापून आणले.

इग्राएलमध्ये शांतता

^{१२}देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमुवेलने मिस्पा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. “परमेश्वराने आपल्याला येथवर सहाय्य केले” असे म्हणून त्याने “सहाय्य दगड असे त्याचे नामकरण केले. ^{१३}पराभूत झाल्यावर पुन्हा म्हणून पलिष्ठ्यांनी इग्राएल च्या भूमीत पाऊल टाकले नाही. शमुवेलच्या उर्वरित आयुष्यात परमेश्वर पलिष्ठ्यांच्या विरुद्ध होता. ^{१४}पलिष्ठ्यांनी इग्राएलची काही नगरे काबीज केली होती. एकोन पासून गथपर्यंती ही नगरे आणि त्याच्या आसपासची गावे इग्राएलीनी पुन्हा ताब्यात घेटली.

इग्राएल आणि अमोरी यांच्यातही शांततेचा करार झाला. ^{१५}शमुवेलने आयुष्यभर इग्राएलासाठी न्यायनिवाडा केला. ^{१६}त्यासाठी तो जागोजाग हिडला. वेथेल, गिलगाल, मिस्पा या सर्व ठिकाणी तो दरवर्षी जाई त्या ठिकाणच्या लोकांचा न्यायनिवाडा करी. ^{१७}पण रामा येथे त्याचे घर असल्यामुळे तेथे त्याचे वारंवार जाणे होई. तेथूनच तो सर्व कारभार पाही. रामा येथे त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

इग्राएलीची राजासाठी मागणी

^८ शमुवेल खूप म्हत्रारा झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांचे नाव योएल आणि दुसऱ्याचे नाव अवीया. वैर-शीवा येथे राहून ते काम करू लागले. ^९पण ते त्यांच्या वडिलांसारखे वागले नाही. पैसाच्या लोभाने लाच खाऊन ते न्यायनिवाड्यात फेरफार करीत. लोकांना फसवीत. ^{१०}तेव्हा इग्राएलची सर्व वडीलधारी मंडळी एकत्र जमून रामा येथे शमुवेलला भेटायला गेली. ^{११}शमुवेलला ते लोक

म्हणाले, “तुम्ही तर वृद्ध झालात. तुमच्या मुलांचे वागणे बरोबर नाही. ती तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा इतर राष्ट्रप्रमाणेच आमच्यावर ही राज्यकारभार करण्यासाठी राजा नेमा.”

^{१२}आपल्यावर शासन करण्यासाठी त्यांनी राजाची मागणी करावी हे शमुवेलला ठीक वाटले नाही. तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. ^{१३}परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कर केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे. ^{१४}हे त्याचे वागणे नेहमीचेव आहे. मी त्याना मिस्रमधून बाहेर आणले पण मला सोडून ते इतर दैवतांच्या मागे लागले. आता ते तुझ्याशीही तसेच वागत आहेत. ^{१५}त्यांचे ऐक आणि त्यांना हवे तसे कर. पण त्या आधी त्यांना इशारा दे. राजाचा कारभार कसा असतो, तो कशी सत्ता गजवतो ते त्यांना सांग.”

^{१६}लोकांनी राजा मागितला. तेव्हा, शमुवेलने, परमेश्वराने सांगितले ते सर्व त्यांना ऐकवले. ^{१७}तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यासून हिरावून घेईल. त्यांना बळजवरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना उद्धळा जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.

^{१८}काहीजण हजाराहजारावर तर काही पन्नास-पन्नास सैनिकांवर नायक म्हणून नेमली जातील. काही मुलं शेतीच्या कामात रावतील तर काहींना शस्त्रास्त्रे, रथाचे भाग बनविणे या कामाला लावले जाईल.

^{१९}“राजा तुमच्या मुलींनाही कामाला लावील. अतरे करणे, स्वयंपाक पाणी, भटारखान्यात राबणे ही कामे त्यांच्याकडून करून घेईल.

^{२०}तुमचे नोकर, दासी, दुभती जनावरे, गाढवे कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकांश्यांच्या हवाली करील. ^{२१}धायातील आणि द्राक्षांतील एकदशांश हिस्सा तुमच्या कडून घेऊन राजा आपल्या अधिकांश्याना आणि नोकरांना देईल.

^{२२}तुम्ही उत्तम शेती, द्राक्षमळे, जैतुनांच्या बागा तुमच्या कडून काढून घेऊन तो त्या आपल्या अधिकांश्यांच्या हवाली करील. ^{२३}धायातील आणि द्राक्षांतील एकदशांश शेराडांमेंद्राचा एक दशांश हिस्साही घेईल.

^{२४}“तुम्ही त्याचे दास व्हाल. ^{२५}तुमच्यावर अशी वेळ आली की मग असा राजा निवडल्याबद्दल परमेश्वराकडे गाज्जाणे न्याल. पण तेव्हा परमेश्वर तुमचे ऐकणार नाही.”

^{२६}पण लोक शमुवेलचे ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले, “आम्हाला राजा हवाच आहे. ^{२७}मग आम्ही इतर राष्ट्रांच्या बरोबरीला येऊ. तो आमचे नेतृत्व करील. आमच्यासाठी लढाया करील.”

^{२८}शमुवेलने लोकांचे ऐकून घेटले आणि परमेश्वराला त्यांचे म्हणणे जसेच्या तसे सांगितले. ^{२९}परमेश्वर म्हणाला, “तू त्यांचे ऐकायलाच हवे. त्यांच्यावर राजा नेम.”

मग शमुकेल इम्हाएली लोकांना म्हणाला, “ठीक तर! तुम्हाला राजा मिळेल. आता सर्वजंग आपापल्या गावी परत जा.”

शौल आपल्या बडीलांच्या गाढवांच्या शोधात

9 अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातानाम गृहस्थ होता. अबीएलचे बडील सरोर, सरोरचे बडील ख्योरथ आणि बखोरथचे बडील अफीया अशी ही परंपरा होती. **१**कीशला शौल नवाचा मुलगा होता. हा देखणा आणि तरुण असून देखणेप्रणत आणि उंचीच्या बाबतीत इम्हाएलात त्याच्याशी बरोबरी करणारे कोणीही नव्हते. प्रत्येक इम्हाएल मनुष्य त्याच्या खांद्याला लागे.

३एकदा कीशची गाढवे वाट चुकली. तेव्हा कीश शौलाला म्हणाला, “नोकरांपैकी कोणाला तरी बरोबर घेऊन गाढवांचा शोध घे.” **४**शौल त्याप्रमाणे आपल्या बडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घाटला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शाळीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशात न हिंदले. पण गाढवे मिळाली नाहीतच.

५शेवटी ते दोघे सूफ या नगराशी आले. तेव्हा शौल आपल्या नोकराला म्हणाला, “आता आपण परतीच्या वाटेला लागलेले बरे. कारण गाढवांचा विचार सोडून देऊन बडील आता आपल्याच वित्त पडतील.”

६पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणसू संदेश्या आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”

७शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळाचे सुध्दा संपर्ळे. मग त्याला काय देणार?”

८तेव्हा पुन्हा नोकराने सांगितले, “माझ्याकडे थोडे पैसे* आहेत. तेच आपण त्या परमेश्वराच्या माणसाला देऊ. मग तो आपल्याला पुढची वाट दाखवेल.”

९-११शौल नोकराला म्हणाला, “ठीक आहे, चल जाऊ.” आणि ते तिकडे निघाले. चढण चूदून जात असताना वाटेल त्यांना पाण्याला चाललेल्या काही तरुण मुली भेटल्या. त्यांना त्यांनी संदेश्याचा पता विचारला.

१२तेव्हा त्या म्हणाल्या, “तो आताच पुढे गेला आहे. लौकर पुढे जा. तो आजच या गावी आला आहे कारण लोक उच्च स्थानी शांत्यर्पण करणार आहेत.” **१३**पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल, घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती

स्थळापाशी पोचायच्या आगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेश्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेश्या म्हणत.

१४तेव्हा शौल आणि त्याचा नोकर वर नगराच्या दिशेने जाक लागले. नगरात शिरतात तो त्यांना शमुकेल त्यांच्या दिशेने येताना दिसला. तो त्या यज्ञाच्या ठिकाणी जायला निघालाच होता.

१५आदल्या दिवशी परमेश्वराने शमुकेलला सांगितले होते, **१६**“उद्या यावेळी मी तुझ्याकडे बन्यामीन घराण्यातील एकाला पाठवीन. त्याला तू अभिषेकपूर्वक इम्हाएलवर राजा म्हणून नेम. पलिछ्यापासून तो माझ्या लोकांना वाचवील. लोकांचे गाज्हाणे माझ्याकडे आले आहे. ते मी ऐकून घेतले आहे.”

१७शौल शमुकेल च्या दृष्टीस पडताक्षणीच परमेश्वर म्हणाला, “हाच तो मी सांगितलेला माणसू. तो माझ्या लोकांवर राज्य करील.”

१८शौल ने शमुकेलला वेशीजवळ गाठले आणि तो म्हणाला, “संदेश्याचे घर कोठे आहे ते कृपा करून मला सांगाल का?”

१९शमुकेल म्हणाला, “मीच तो तू पुढे हो आणि भक्तीच्या ठिकाणी जा. तुम्ही दोघेजन आज माझ्यावरोबर भोजन करा. उद्या सकाळी मी तुझी रवानारी करीन. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देविन. **२०**आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करू नकोस. ती सापडली आहेत. आता इम्हाएलला तुझी गरज आहे. इम्हाएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व होवे आहात.”

२१शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. अमचे घराणे इम्हाएल मध्यले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब संगव्यात छोटे आहे. मग इम्हाएलला मी कशासाठी हवा आहे वरी?”

२२शमुकेल ने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुकेलने या दोघांना पांगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले. **२३**शमुकेल आचान्याला म्हणाला, “मांसाचा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला वाटा आणि.”

२४आचान्याने मांटीचा भाग आणून शौलच्या पुढे ठेवला. शमुकेल म्हणाला, “तुझ्यासाठी मी हा राखून ठेवला आहे. या विशेष प्रसंगासाठी मी तो ठेवला होता. तो तू खा.” तेव्हा शौल शमुकेलच्या पांगतीला बसून जेवला.

२५भोजन आटोपल्यावर ते उपासना स्थळातून खाली नगरात आले. शमुकेलने शौलसाठी घराच्या गच्छीत बिघाना घातला. शौल तेथे झोपला. **२६**दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे

शमुकेलने शौलला जोरात हाक मारून उठवले. तो म्हणाला, “ऊठ आता मी तुझी रवानगी करतो.” शौल उठला आणि शमुकेल बरोबर घराच्या बाहेर पडला.

^२शौल त्याचा नोकर आणि शमुकेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुकेल शौलला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्याहला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.

शौलचा राज्याभिषेक

10 शमुकेलने मग एका खास तेलाची कुपी घेटली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवले) आहे. त्याचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खेर आहे. याची साक्ष पटवण्या या खुणा ऐक* ^१थेथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हृदीत सेल्सह येथे राहेलीच्या कवरीजवळ दोन माणसे भेटील. तुला ती म्हणील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुरु शोधू असे ते म्हणत आहेत.’”

^३शमुकेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला तावोरचा एला ओक वृक्ष लगेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथेलकडे निघालेली तीन माणसे भेटील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल. ^४ती माणसे तुझी विचार पूळ करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील. ^५मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ठ्याचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेशे तुला भेटील. भविष्य कथन करतील ते चालू अस्तानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशागुल असतील. ते सतार, संबल, सनई, वीणा ही वावे वाजवत असतील. ^६तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन ते तू राहणार नाहीस. अगदी वेगाळाच होशील. त्यांच्याबरावर तूही भविष्यकथन करु लागशील. ^७असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.

^८गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस बाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”

हे खेरे ... ऐक हा भाग प्राचीन ग्रीक अनुवादातून घेतला आहे. हिंदूसंहिते नाही.

शौल संदेश्यासारखा वागतो.

^९शमुकेलला निरोप देऊन शौल जायला निघताच परमेश्वराने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. सर्व खुणांचा प्रत्यय त्याला त्या दिवशीच आला. ^{१०}शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेशे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेश्यांचे प्रमाणे भविष्य करू लागला. ^{११}त्याला आधीपासून औळखण्याच्या लोकांनी हे पाहिले. तेव्हा ते आपासात याची चर्चा करू लागले. “कीशच्या मुलाला काय झाले? तो ही संदेश्यांपैकीच आहे की काय?” असे म्हणून लागले. ^{१२}तिथे राहणारा एक माणस म्हणाला, “हो ना! हा यांचा नेता आहे असे दिसते.”* तेव्हापासून “शौल संदेश्यांपैकीच आहे की काय” अशी म्हणंच पडली.

शौल घरी परत येतो

^{१३}यानंतर शौल आपल्या घर जवळ च्या भक्तीसंथापाशी पोचला.

^{१४}त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले.

शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाही तेव्हा शमुकेलला भेटायला आम्ही गेलो.”

^{१५}तेव्हा काका म्हणाला, “मग काय म्हणाला शमुकेल ते सांग ना!”

^{१६}शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुकेल म्हणाला.” शमुकेलच्या इतर वक्तव्याबदल, राज्याबदल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.

शमुकेल शौलला राजा म्हणून घोषित करतो

^{१७}शमुकेलने सर्व इम्राएली लोकांना मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले. ^{१८}शमुकेल त्यांना तेव्हा म्हणाला, “इम्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे: इम्राएलला मी मिसरमधून बाहेर काढले. मिसर आणि इतर राष्ट्रे यांच्या जावातून मुक्त केले. ^{१९}सर्व आपतीतून तुम्हाला सोडवाण्याच्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची माणणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरपुढे हजर व्हा.”

^{२०}सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुकेलने बन्यामीन वंशाची निवड केली. ^{२१}व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मारीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी

हो ना ... दिसते शब्दस: “आणि यांचा पिता कोण?” जो इतर संदेश्यांचे नेतृत्व करतो व त्यांना शिकवतो त्याला पिता म्हणत.

प्रत्येकाला समोरून जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली.

पण लोकांना शौल कुठे दिसेना.²²त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”

परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”

²³लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता. ²⁴शमुवेल तेव्हा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराने निवडलेला माणूस पाहा. याच्यासारखा तुमच्यात कोणीही नाही.”

तेव्हा लोकांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयजयकार केला.²⁵शमुवेलने राज्याचे सर्व नियम लोकांना समजावून सांगितले. राजनीतीचा ग्रंथ लिहून परमेश्वरापुढे ठेवला आणि लोकांना घरोधरी परतायला सांगितले.

²⁶शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले.²⁷पण काही कुरापाती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.

अम्मोन्यांचा राजा नाहाश

अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इम्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यादेन नदीच्या पुर्वेकडील एकाही इम्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इम्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली

11 साधारण महिन्याभारानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबेश गिलादला वेळ डिला. तेव्हा याबेशच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.²पण नाहाशने उत्तर दिले, “तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून इम्राएलची नाचकळी करीन तेव्हाच तुमच्याशी मी करार करीन.”

तेव्हा याबेशमधील बडीलधारी मंडळी त्याला म्हणाली, “आम्हाला सात दिवसाची मुदत दे. तेव्हाचा वेळात आम्ही इम्राएलभर आमचा संदेश देऊन माणसे पाठवतो. आमचा बचाव करायला कोणीच आले नाही तर आम्ही आपण होऊन तुझ्या स्वाधीन होऊ.”

शौल याबोश-गिलादचे रक्षण करतो

⁴शौल राहात होता तेथे म्हणजे गिबा येथे याबेशचे दूत घेऊन पोचले. त्यांनी लोकांना हे सर्व सांगितले. तेव्हा लोकांनी रडून आकांत मांडला. ⁵शौल तेव्हा आपली

गुरे चरायला घेऊन गेला होता. कुरणातून येताना त्याने लोकांचा आक्रोश ऐकला. तेव्हा त्याने विचारले, “हे काय चालले आहे? लोकांना शोक करायला काय झाले?”

तेव्हा लोकांनी त्याला दूताचे म्हणणे सांगितले. “शौलने ते ऐकून घेतले. त्याच वेळी त्याच्यात देवाच्या आत्म्याचा संचार होऊन तो संतप्त झाला.

⁷त्याने एक बैलांची जोडी घेऊन तिचे तुकडे तुकडे केले आणि दूताना ते इम्राएलच्या सर्व प्रांतात फिरवायला सांगितले. त्याचवरोबर ही दवंडी पिटायला सांगितली, “सर्वजण शौल आणि शमुवेल याच्या पाठीशी राहा. यात हयगय झाल्यास त्याच्या गुरांचीही अशीच गत होईल.”

परमेश्वराच्या धास्तीने लोक एकदिलाने एकत्र आले.⁸शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इम्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.

⁹या सर्वांनी शौलच्या सुरात सुर मिसळून याबेशच्या दूताना सांगितले, “उद्या दुपारपर्यंत तुमच्या बचावासाठी आम्ही येत आहोत असे याबेश गिलाद मधील लोकांना सांगा.”

शौलचा हा निरोप दूतांनी पोचवल्यावर याबेशच्या लोकांमध्ये आनंदी आनंद झाला.¹⁰ते अम्मोनी राजा नाहाश याला म्हणाले, “उद्या आम्ही तुमच्याकडे येतो मग आमचे हवे ते कर.

¹¹दुसऱ्या दिवशी सकाळी शौलने आपल्या सैन्याची तीन गटात विभागाणी केली. त्यांच्यासह शौलने दिवस उजाडताच अम्मोन्यांच्या छावणीत प्रवेश केला. पहारा बदलत असताना त्यांच्यावर हल्ला केला. दुपार व्हायच्या आधीच अम्मोन्यांच्या त्यांनी पराभव केला. अम्मोनी सैन्याची दाणादांग उडाली. ते वाट सापडेल तिकडे पळत सुटले. प्रत्येक जण वेगव्या दिशेला गेला. कोणी दोन सैनिक एका ठिकाणी नव्हते.

¹²एवढे झाल्यावर लोक शमुवेलला म्हणाले, “शौलला विरोध करणारे, त्याचे राज्य नको असलेले कुठे आहेत ते लोक? त्यांना आमच्या समोर आणा. त्यांनाही मारून याकतो.”

¹³पण शौल म्हणाला, “नाही आज कोणाचीही हत्या आता करायची नाही. परमेश्वराने इम्राएलला तारले आहे.”

¹⁴तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आता आपण सगळे गिलगाल येथे जाऊ. तेथे पुन्हा नव्याने शौलला राजा म्हणून घोषित करू.”

¹⁵त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासामोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासामोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इम्राएली त्यांनी उत्सव साजरा केला.

शमुकेले राजाबहूल लोकांसमोर भाषण

12 शमुकेल सर्व इम्प्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे. ^२तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुळ तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले. ^३हा मी इथे आहे. माझ्या हातून काही चुकलेले असेल तर ते परमेश्वराला आणि तुम्ही निवडलेल्या राजाला सांगा. मी कोणाचा वैल किंवा गाढव चोरले आहे का? कोणाला दुखवले किंवा फसवले का? कोणाकडून मी कधी पैसाच काय पण जोडा तरी लाच म्हणून घेतला का? तसे असेल तर मी त्याची भरपाई करील.”

“^४यावर सर्व इम्प्राएलांनी उत्तर दिले, “नाही तुमच्या हातून कोणतीही कुर्कर्म झालेले नाही. तुम्ही कधी आम्हाला फसवले नाहीत की लाच घेतली नाहीत.”

तेव्हा शमुकेल सर्वाना म्हणाला, “आज या घटनेला परमेश्वर आणि त्याने निवडलेला राजा साक्षी आहेत. तुमचे म्हणणे त्यांनी ऐकले आहे. माझ्याहातून काहीही वावगे घडले नसल्याचे तुमचे मत त्यांना माहीत आहे.” तेव्हा लोक एकमताने म्हणाले, “हे! परमेश्वर त्याला साक्षी आहे.”

“^५मग शमुकेल म्हणाला, “काय काय घडले ते परमेश्वराला माहीत आहे. मोशे आणि अहरोन यांना त्यानेच नेमले. तुमच्या पूर्वजांनाही त्यानेच मिसरमधून सोडवले. ^६आता सर्वजंग येथे शांत उभे राहा म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी कोणकोणी त्यानेच सत्कृत्ये केली ती मी तुम्हाला सांगतो.

“^७याकोब मिसरमध्ये गेल्यावर तेथील लोकांनी त्याच्या वंशजांचे जिणे कठीण केले तेव्हा त्यांनी परमेश्वराची करुणा भाकली. म्हणून परमेश्वराने मोशे आणि अहरोन यांना पाठवले. त्यांनी मग त्या तुमच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले आणि या चिकाणी आणले.

“^८पण तुमचे पूर्वज आपला स्वामी जो परमेश्वर त्याला विसरले, तेव्हा परमेश्वराने त्यांना सीसराचे गुलाम बनू दिले. सीसरा हा हासोर येथील सैन्याचा सेनापती होता. त्यानंतर परमेश्वराने त्यांना पलिष्ठी आणि मवाबाचा राजा याचे गुलाम बनवले. हे सर्व तुमच्या पूर्वजांवरोबर घडले. ^९तेव्हा तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली. ते म्हणाले, “आमच्या हातून पातक घडले. परमेश्वराला सोडून बाल, अष्ट्यारोथ या भलत्या दैवतांची आम्ही भक्ती केली. पण आता आमची शत्रूच्या तावडीतून सुटका कर म्हणजे आम्ही फक्त तुझीच सेवा करू.”

“^{१०}तेव्हा मग परमेश्वराने रुखबोल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुकेल यांना पाठवून शत्रूंपासन तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थात लाभली. ^{११}पण मग अमोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करून

येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले. ^{१२}तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली. ^{१३}परमेश्वर तुमचे सतत रक्षण करील पण तुम्ही मात्र त्यासाठी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत; सम्मानपूर्वक परमेश्वराची सेवा करा. त्याच्या आजेविरुद्ध जाऊन कोणाशी लढू नका. तुम्ही व तुमचा राजा यांनी परमेश्वर देवालाच मानावे. असे वागल्याने परमेश्वर तुमचे रक्षण करील. ^{१५}पण त्याचा अवमान केलत, त्याच्या आजेविरुद्ध बंड केलेत तर तो तुमच्याकडे पाठ फिरवील. तुमचा व तुमच्या राजाचा नाश करील.

“^{१६}आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा. ^{१७}सध्या गव्हाच्या कापणीचे दिवस* आहेत. मी परमेश्वराची प्रार्थना करतो. त्याने डगांच्या गडाडायासह पाऊस पाडावा असी मी विनंती करतो तेव्हा, राजाची मागणी करून आपण परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कृत्ये केले आहे हे तुम्हाला कळेल.” ^{१८}आणि शमुकेलने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याच दिवशी मेघार्जनेसह जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे लोकांनी परमेश्वराची आणि शमुकेलची धास्ती घेतली.

“^{१९}ते शमुकेलला म्हणाले, “आम्हा दासांच्या वर्तीने तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करा. आम्हाला मरू देऊ नका. आमच्या हातून अनेक पातके घडली आहेत. राजाची मागणी करून तर आम्ही त्यात आणखी भरच घालली आहे.”

“^{२०}शमुकेल त्यांना म्हणाला, “तुमच्या हातून पापे घडली आहेत हे खेरे पण घावरून जाऊ नका. परमेश्वराला अनुसरायचे सोडू नका. मनोभावे त्याची सेवा करा. ^{२१}मूर्ती म्हणजे निरर्थक वस्तू. निवळ पुतळे. तेव्हा त्यांची पूजा करू नका. मूर्ती तुमचे रक्षण करत नाहीत की मदतीला येत नाहीत. त्या व्यर्थ होत.

“^{२२}पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोर्का प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोर्का नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही. ^{२३}आणि माझे म्हणाल, तर मी तुमच्या वर्तीने नेहमीच प्रार्थना करत राहीन, तसे मी केले नाही तर परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप ठेरेल चांगले आयुष्य जगाच्या योग्य मार्ग मी तुम्हाला दाखवत राहीन. ^{२४}पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत. ^{२५}पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र करेसुपीने केर झाटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करून टाकील.”

शौलची पहिली चूक

13 आता शौलला राजा होऊन वर्षे झाले होते। इग्नाएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यातीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.

उग्निया येथील छावणीतील पलिष्ठ्यांचा योनाथानने पराभव केला. ते पलिष्ठ्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इडी लोकांनी बंड केले आहे.”

शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इडीना ऐकू व्या” आणि त्याने आपल्या लोकांना इग्नाएलभर रणशंग फुकून ही बातमी संगायला सांगितली.⁴ सर्व इग्नाएलच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ठ्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ठ्यांना आता इग्नाएलबद्दल द्वेष वाटटो.”

सर्व इग्नाएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला. ⁵इग्नाएलांशी सामना करायला पलिष्ठे ही सिध्द झाले. पलिष्ठ्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवडे वाढूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ* आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-आवेनच्या पूर्वला मिखमाश येथे तल विला.

*आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ठ्यांच्या काचाचांत सापडले आहोत हे इग्नाएलच्या लक्षात आले. ते गुहामध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला. ⁷काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.

⁸शमुकेलने गिलगाल येथे भेटो असे शौलला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुकेल पोचला नाही तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले. ⁹तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून व्या.” ती आणल्यावर शौलने ज्ञापणे केली. ¹⁰त्याचे हे आयोपते आहे तोच शमुकेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.

¹¹शमुकेलने विचारले, “तू काय केलेस?” शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ठ्यांची सेना मिखमाश येथे जमली. ¹²तेव्हा मी विचार

केला, पलिष्ठी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”

¹³शमुकेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे एकले असतेस तर इग्नाएलवर तुझा वंशाचे राज्य निरंतर राहिले असते. ¹⁴पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुकेल गिलगाल सोडून चालता झाला.

मिखमाश येथे युद्ध

¹⁵शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यायीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली. ¹⁶आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ठ्यांचा तळ होता. ¹⁷त्यांनी त्या भागातील इग्नाएल रहिवाशयांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ठ्यांच्या सैन्याच्या तीन तुकड्या होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली. ¹⁸दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आमेय दिशेला गेली आणि तिसरी लेळी वाळवंताच्या दिशेला असरलेल्या सर्वांगीम दरी कडाल वाटेने गेली.

¹⁹इग्नाएलमध्ये लोहाहर नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ठ्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती. ²⁰पलिष्ठी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इग्नाएलांना फाळ, कुद्दी, कुच्छाडी यांना धार लावायची असरेल तेव्हा ते पलिष्ठ्यांकडे जात. ²¹फाळ आणि कुद्दीला धार लावण्यासाठी पलिष्ठी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुच्छाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता. ²²अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.

²³पलिष्ठी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.

आता शौलला ... वर्षे झाल्यावर दुसरा अर्थ असा, “शौल राजा झाला तेव्हा 1 वर्षाचा होता. त्याने 2 वर्षे राज्य केले” हिंब्रमधील हा भाग अर्थ लावण्याच्या दृष्टीने अतिशय अवघड आहे. कदाचित् यातील आकडे वेगळे असू शकतील. प्राचीन ग्रीक अनुवादात हा भाग नाही.

तीन हजार रथ हिंब्र प्रमाणे “तीस हजार.”

14 योनाथानचा पलिष्ठ्यांवर हल्ला त्यादिवशी शौलचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण खिंडीपालीकडील पलिष्ठ्यांच्या छावणीकडे जाऊ.

आपल्या वडीलांना मात्र त्याने हे सांगितले नाही.” ²शौल तेव्हा गिबाच्या सीमेपाशी मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली बसला होता. जवळच धान्याचे खडे होते. शौल सोबत सहारे माणसे होती. ³त्यातील एकाचे नाव अहीया. शिळे येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकाना माहित नव्हते.

⁴“खिंडीच्या दोन्ही बाजूला मोर्टमोरे सुळके होते. योनाथाने त्यांच्या मधून

पलिष्ठ्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते. ⁵एक सुळका उत्तरेला भिखामाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता. ⁶योनाथान आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “चल त्या परकीयांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आपल्या हातून त्यांच्या पराभव करील. सैन्य कमी की जास्त याचा परमेश्वराला काय फरक पडतो?” ⁷तेव्हा तो सेवक म्हणाला, “तुम्ही म्हणाल तसे करू. मी आपल्याबरोबरच आहे.”

⁸योनाथान म्हणाला, “चल तर! ही खिंड ओलंडून त्यांच्या पहरे कञ्च्यांपर्यंत जाऊ. त्यांना आपल्याला पाहू दे. ⁹आहात तिथेच थांवा, आम्ही तेथे येतो” असे ते म्हणाले तर आपण तिथेच थांवू. आपण पुढे जायचे नाही. ¹⁰पण त्यांनी पुढे यायला सांगितले तर मात्र पुढे व्हायचे. तसे झाले तर ती देवाची खेण समजायवी. याचा अर्थ असा की त्यांच्या पराभव करण्याची परमेश्वराने आपणास मुभा दिली आहे.”

¹¹हे दोघे, पलिष्ठी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात आले. ते सैनिक म्हणाले, “पाहा, ते बिळात लपून राहिलेले इत्री आता बाहेर पडत आहेत.” ¹²त्या छावणील पलिष्ठ्यांनी या दोघाना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले. योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ठ्यांना नेस्तनाबूत करील.”

¹³⁻¹⁴योनाथान मग हाता पायांनी आधार घेत घेत तो कडा चृद्धन गेला. त्याचा सेवक त्याच्या पाठोपाठ होताच. दोघांनी मिळून पलिष्ठ्यांवर हल्ला चढवला. त्यांनी त्या एक बिघा जमिनीवर पहिल्या चढाईत वीसजणांना ठार केले. समोरून येणाऱ्यांवर योनाथानने हल्ला केला. आणि त्यात जखमी झालेल्यांना योनाथानच्या सेवकाने मागोमाग येऊन ठार केले.

¹⁵तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ठ्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची

भूमी कंपायमान झाली आणि पलिष्ठी भयभीत झाले.

¹⁶इकडे बन्यामीनच्या भूमीतील गिबा येथे असलेल्या शौलच्या रक्षकांनी पलिष्ठ्यांना सेवारै फळताना पाहिले.

¹⁷शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.”

मोजायीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षत आले.

¹⁸शौल अहीयाला म्हणाला, “परमेश्वराचा पवित्रकरार कोश आण” (त्यावेळी देवाचा हा पवित्र करार कोश इप्राएलांजवळ होता.) ¹⁹अहीयासी बोलत असताना शौल परमेश्वर काही सल्ला देव्हल म्हणून वाट पाहात होता. इकडे पलिष्ठ्यांच्या ठाण्यावारील गलबला व गोंधळ वाढत चालला. शौलचा धीर सुट्ट चालला. शेवटी तो याजक अहीया याला म्हणाला, “आता प्रार्थना पुरे. तु थांब.”

²⁰शौलने सैन्य जमा केले आणि तो युद्धाला भिडला. पलिष्ठ्यांची आता दाणादाण उडाली. इतकी की ते आपापसातच लऱ्ह लागले. ²¹पर्वी पलिष्ठ्यांचे सेवक असरेले काही इत्री सध्या पलिष्ठ्यांच्या छावणीत होते. ते आता शौल आणि योनाथान यांना जाजन मिळाले.

²²एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दून राहिलेल्या इप्राएलांनी पलिष्ठ्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ठ्यांचा पाठलाग मुरु केला.

²³अशाप्रकारे परमेश्वराने त्यादिवशी इप्राएलांचा बचाव केला. युद्ध बेथ-आवेन कडे सरकले. जवळ जवळ दहा हजाराचे सर्व सैन्य शौलच्या पाठीशी होते. एफ्राईमच्या डोंगराळ परदेशातील सर्व नगरांमध्ये युद्ध पसरले.

शौलची दुसरी चूक

²⁴पण शौलच्या हातून त्या दिवशी मोठी चूक झाली. सर्व इप्राएल लोक दमले भागलेले आणि भुक्कले होते. शौलने त्यांच्याकडून सरकीने एक शपथ घेतली होती. “संव्याकाळ व्हायच्या आत आणि शत्रूवा पाडाव करण्यापूर्वी कोणी कीखी खाल्ले तर त्याला शासन होईल,” अशा त्या शपथमुळे कोणीही अनग्रहण केले नव्हते.

²⁵⁻²⁶लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता. ²⁷आपल्या वडीलांनी सर्वांना बळजवारीने अशी शपथ घ्यायला लावली आहे याबद्दल योनाथानला काहीच माहित नव्हते. तेव्हा त्याने आपल्या हातातील काही पोळ्यात खुपसली आणि मध काढला. थोडा मध खाल्यावर त्याला चांगली तरती आली.

²⁸एक सैनिक योनाथानला म्हणाला, “तुमच्या वडीलांनी लोकांना शपथ घालून बजावले आहे की आज कोणी

काही खाल्ले तर त्याला शाप लागेल. म्हणून लोकांनी काही खाल्लेले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले आहेत.”

²⁹योनाथान म्हणाला, “माझ्या वडीलांनी देशवार खपू संकटे आणली आहेत. थोडासा मध्य खाताच मला पाहा कसे ताजेतवाने वाटू लागले! ³⁰लोकांनीही शत्रुच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण योपेक्षा जास्त पलिष्ठ्यांना गारद करू शकलो असते.”

³¹मिखमाशपासून अयालोन पर्यंत पलिष्ठ्यांचा पाडाव करता करता इम्प्राएल लोक फार थकून गेले होते. ते भुकेलेही होते. ³²त्यांनी पलिष्ठ्यांची मेंद्रे गुरे, वासरे लूटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारून खाली. त्यांचे रक्तसूद्धा चाल्ले.

³³तेव्हा एक जण शौलला म्हणाला, “पाहा, हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. ही माणसे तर रक्तासकट मांस खात आहेत.”

शौल म्हणाला, “तुम्ही पाप केले आहे. आता एक मोठा दगड लोटून येथे आणा.” ³⁴युद्धे तो म्हणाला, “जा, त्या लोकांना जाऊन सांगा की प्रत्येकाने बैल मेंद्रे माझ्यासमोर आणवी आणि मगच त्यांनी ती इथे कापावी. असे पाप करू नका. रक्ताने भरलेले मांस खाऊ नका.”

मग सर्वांनी आपापली जनावरे तेथे आणली आणि मारली. ³⁵तेव्हा शौलने स्वतःहून परमेश्वरासाठी वेदी बांधली.

³⁶तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ठ्यांवर हल्ला करू. त्यांचे सर्व हिरवून घेऊन त्या सर्वांना कापून काढू.” सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली.

पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”

³⁷म्हणून शौलने परमेश्वराला विचारले, “आम्ही आज पलिष्ठ्यांवर चालून जाऊ का? तू आम्हाला त्यांचा पराभव करू देशील का?” पण त्यादिवशी परमेश्वराने शौलला उत्तर दिले नाही.

³⁸तेव्हा शौल म्हणाला, सर्व अधिकांन्यांना, लोकनायकांना माझ्यासमोर बोलवा. आज कोणाच्या हातून पाप घडले आहे ते पाह. ³⁹इम्प्राएलला तारणाऱ्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतो की अगदी माझा पोटचा मुलगा योनाथान याच्याहातून अपराध घडला असेल तरी त्याला देहान्त सासन होईल.” यावर कोणीही चकार शब्द ही काढला नाही.

⁴⁰मग शौल सर्व इम्प्राएलांना म्हणाला, “तुम्ही सर्व एका बाजूला उभे राहा. मी आणि माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होतो.”

सर्वांनी ते मानले.

⁴¹मग शौलाने प्रार्थना केली, “इम्प्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर

उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”

शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुखले. ⁴²शौल म्हणाला, “मुझ्हा त्या टाका व दाखवा की मी व माझा मुलगा योनाथान पैकी कोण दोषी आहे.” मग योनाथान पकडला गेला.

⁴³शौल त्याला म्हणाला, “तू काय केलेस ते सांग.”

योनाथान म्हणाला, “काठीच्या योकावर मावेल एवढाच मध्य तेवढा मी चाखला त्यासाठी मी प्राणार्पण करायला हवे का?”

⁴⁴शौल म्हणाला, “माझा शब्द पाळला गेला नाही तर शासन करायला मी परमेश्वराला सांगितले आहे. तेव्हा तुलु मेलेच पाहिजे.”

⁴⁵पण सर्व सैनिक शौलला म्हणाले, “योनाथानने आज इम्प्राएलकडे विजय खेवून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खाचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धध्क । लागणार नाही. पलिष्ठ्यांविसृद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.

⁴⁶शौलने पलिष्ठ्यांचा पाठलाग केला नाही. पलिष्ठी आपल्या जगी परतले.

शौलचा इम्प्राएलच्या शत्रूंशी लडा

⁴⁷शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अद्येमी, सोबाबे राजे, पलिष्ठी इत्यादी इम्प्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूंशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूचा पाडाव केला. ⁴⁸पराक्रम गाजवला. इम्प्राएलांची लूट करण्याचा सर्व शत्रूपासून इम्प्राएलची सुटका केली. अमालेकांचाही त्याने पराभव केला.

⁴⁹योनाथान, इश्वरी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोर्का मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीरखल.

⁵⁰अहीनवाम ही त्याची पत्नी, ती अहीमासत्वी मुलगी. शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता. ⁵¹शौलचे बडील कीश आणि काका नेर. ही अविवेलची मुले.

⁵²शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ठ्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करून घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.

शौल अमालेकांना नेस्तनाबूत करतो

15 एक दिवस शमुकेल शौलला म्हणाला, “इम्प्राएलचा राजा म्हणून तुला राज्याभिषेक करायला परमेश्वराने मला पाठवले. आता परमेश्वर काया म्हणतो ते ऐक. ²सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे. “इम्प्राए-

लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींना त्यांना कनानच्या बाटेवर अडवले. अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे. ^३तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लऱ. त्यांच्या आणि त्यांच्या मालमोत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगारी तान्ही बाळेसुद्धा मारून टाक. त्याची गुरे, मेंद्रे, उंट, गाढवे या सर्वांचा संहार कर.”

⁴तलाईम येथे शौलने सर्व सैन्याची जमवाजमव केली. दोन लाखांचे पायदळ आणि यहदातील दहा हजार माणसे त्यात होती. ⁵मग शौल अमालेक नगरापाशी जाऊन एका खोल्यात दबा धरून बसला. ⁶केनी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांची संगत सोडून दूर निघून जा, म्हणजे मग आम्ही अमलेक्यांच्या बरोबर तुमचा नाश करणार नाही. कारण मिसरमधून इझाएल बाहेर पडले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागला होता.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांना सोडून निघून गोळे.

⁷शौलने अमालेक्यांचा पराभव केला. हवीलापासून मिसरच्या हृदीजवळच्या शूरपर्यंत त्याने अमालेक्यांचा पाठलाग केला. ⁸अगाग हा अमालेक्यांचा राजा होता. त्याला शौलने ताब्यात घेटले. त्याला जिंकत ठेवून बाकी अमालेकी लोकांना त्याने कापून आणले. ⁹सर्व गोष्टीची संहार करायचे शौलच्या आणि त्याच्या सैन्याच्या विवार आले. म्हणून त्यांनी अगागला जिंकत ठेवले, तसेच धृष्टपृष्ठ गुरे, उत्तम मेंद्रे, कोकरे आणि काही चांगल्या ठेवण्यायोग्य गोष्टी त्यांनी ठेवल्या. जे टाकाऊ आणि कुचकमी त्याचा नाश केला.

शमुवेल शौलला त्याच्या पापांची जारीव करून देतो

¹⁰यानंतर शमुवेलाला परमेश्वरा कऱ्डून संदेश आला. ¹¹परमेश्वर त्याला म्हणाला, “शौल आता मला अनुसरत नाही. त्याला राजा केले याचे मला दुःख होते. माझ्या सांगण्याप्रमाणे तो आता वागत नाही. शमुवेलला हे ऐकून फार खेद वाटला. रात्रभर त्याने अश्रु ढाळत परमेश्वराची प्रार्थना केली.

¹²दुसऱ्या दिवशी पहाटे लौकर उठून तो शौलला भेटायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की शौल यहदातील कर्मेल येथे गेला आहे. तिथे स्वतःच्या सन्मानार्थी एक दगडी स्तंभ उभारून अनेक गावे फिरून तो गिलगाल येथे येणार आहे.

तेव्हा शौल होता त्या ठिकाणी शमुवेल गेला. तिथे अमालेक्याच्या लुटीतील पहिला भाग परमेश्वरा साठी शौलने नुकताच यज्ञात अर्पण केला होता.

¹³शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.” ¹⁴तेव्हा शमुवेल

म्हणाला, “मग मला हा कसला आवाज ऐकायला येत आहे? शेरडामेंद्रांचे केकारणे आणि गुरांचे हंबरणे याचा अर्थ काय?” ¹⁵शौल म्हणाला, “सैनिकांनी ती गुरे अमालेक्यांकडून लुटीत आणली आहेत. प्रभु परमेश्वरासाठी यज्ञ अर्पण करायला म्हणून त्यांनी उत्तमोत्तम गुरेमेंद्रे बाजूला ठेवली आहेत. बाकीच्या सगळ्याचा मात्र अम्ही संहार केला.” ¹⁶यावर शमुवेल शौलला म्हणाला, “वस्स कर! काळ रात्री परमेश्वर माझ्याशी काय बोलला ते संगतो.”

शौल म्हणाला, “बरे तर, संगा.”

¹⁷शमुवेल संगायला लागला, “पूर्वी तू स्वतःला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इझाएलचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले. ¹⁸परमेश्वराने तुला विशेष कामगिरीवर पाठवले. तो म्हणाला, ‘सर्व अमालेक्यांचा संहार कर. ते नीच असल्याने त्यांना शिल्लक ठेवू नको. त्यांची नावनिशांगीही उरु देऊ नको.’ ¹⁹पण तू परमेश्वराचे ऐकले नाहीस. तुला या गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून परमेश्वराने जे कसू नको म्हणून सांगितले ते तू केलेस.”

²⁰शौल म्हणाला, “पण मी तर परमेश्वराची अज्ञा पाळली आहे. त्याने पाठवले तिकडे मी गेलो. सर्व अमालेक्यांना नष्ट केले. राजा अगाग याला तेवढे मी पसर आणले. ²¹आणि सैनिकांनी जी निवडक गुरुमेंद्रे घेतली ती गिलगाल येथे यज्ञात तुमचा देव परमेश्वर ह्याला अर्पण करण्यासाठी.”

²²पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आशा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची अज्ञा पाळणे केवळही श्रेयस्कर. मेंद्राची चर बी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले.

²³परमेश्वराची अवज्ञा करणे हे जादूटोण्याची पाप करण्या इतकेच वाईट. आडमुठेपणाने आफल्याला हवं ते करणं हे मूर्तीजूळेसारखंच पातक आहे. तू परमेश्वराचा अज्ञाभंग केलास. तेव्हा परमेश्वरालाई तू राजा असणे आता मान्य नाही.”

²⁴तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचं मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो. ²⁵पण आता या पापाबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला ही विनवणी करतो. माझ्या बरोबर चला. मी परमेश्वराची उपसना करीन.”

²⁶पण शमुवेल म्हणाला, “मी आता तुझ्याबरोबर परत येणार नाही. तू परमेश्वराचा शब्द मोडलास तेव्हा परमेश्वरी ही तुला इझाएलच्या राजेपदावरून झुगारून देत आहे.”

²⁷एवढे बोलून शमुवेल जायला निघाला तेव्हा शौलने त्याच्या अंगरख्याचे टोक धरून त्याला थोपवायचा प्रवर्तन केला. यात अंगरखा फाटला. ²⁸शमुवेल म्हणाला, “तू हा

अंगरखा फाडलास तसे इझाएलचे राज्य तुड्याकडून परमेश्वराने हिसकाबून घेतले आहे. तुड्याच एक मित्रांकडे ते सोपवले आहे. तो तुड्या पेक्षा भला आहे.²⁹ परमेश्वर इझाएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”³⁰ शौल म्हणाला, “ठीक आहे माझ्याहातून पाप झाले आहे. पण कृपाकरून माझ्या बरोबर परत चल. इझाएलचे लोक आणि अधिकारी मंडळी यांच्यासमोर माझा अवमान करू नको. तू बरोबर चल. मग मी प्रभु परमेश्वराची उपासना करतो.”

³¹ शमुवेल त्या प्रमाणे शौल बरोबर गेला. शौल ने परमेश्वराची उपासना केली.

³² शमुवेल म्हणाला, “आता अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्या समोर आणा.”

अगाग आला. त्याला साखळदंडांनी बांधले होते. त्याला बाटले, “हा काही आपला जीव धेणार नाही.”

³³ पण शमुवेल अगागला म्हणाला, “तुड्या तलवारीने तू मुलांना आई वेगळे केलेस. आता तुड्या आईची गतीही तशीच होईल.” आणि त्याने गिलगाल येते परमेश्वरासमोर अगागचे तुकडे तुकडे केले.

³⁴ मग शमुवेल तिथून निघाला. तो रामा येथे गेला. शौल आपल्या गिरा येथील घरी परतला.³⁵ पुढे अद्यूषभर शमुवेलला शौलचे दर्शन झाले नाही. शौलबद्दल त्याला फार वाईट वाटले. शौलला इझाएलचा राजा केल्याबद्दल परमेश्वरालाही खेद झाला.

शमुवेल बेथलहेमला जातो

16 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसाणर आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरून घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आह.”

तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.” परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरू घे. “मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललो आहे.” असे म्हण.

³ इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगीन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”

⁴ शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधार्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोड्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.

⁵ शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. त्यारीला लागा

आणि माझ्यावरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करून त्यात भाग घ्यायला सांगितले.

“इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला बाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणसू!”

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रूपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरूपाला भाल्ता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

⁸ मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरून गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”

⁹ मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”

¹⁰ इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”

¹¹ त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत नान!” इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मंडेरे राखायला गेला आहे.”

शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येड्यूर्पूर्त आपण जेवायला सुरुवात करायची नाही.”

¹² इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”

¹³ शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडासमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या अत्यन्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.

शौलला दुष्ट आत्म्याचा त्रास

¹⁴ शौलकडे परमेश्वराच्या अत्यन्याने शौलची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करू लागला. ¹⁵ शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे.

¹⁶ आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”

¹⁷ तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणितरी आणि त्याला माझ्याकडे आणा.” ¹⁸ यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणसू बेथलहेम

येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लडवऱ्या सुध्या आहे. तो तरतरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.” ¹⁹तेह्या शौलने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मंदेहे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठवा.”

²⁰तेह्या इशायने शौलसाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव, थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुद्धला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले.

²¹दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.

²²शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा पार लोभ आहे.” ²³मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्मा मुळे हैराण होई तेह्या तेह्या दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.

गल्याथवे इम्हाएलला आव्हान

17 पलिष्ठ्यांनी आपापल्या सैन्यांची जमवाजमव केली आणि ते येही दावीदांची सोखो येथे जमले. सोखो आणि अजेका याच्यापाई अफसोसमीन येथे त्यांनी छावणी दिली.

²शौल आणि इम्हाएलचे सैन्यांही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होतो. पलिष्ठ्यांची लडायला शौलचे सैन्य सज्ज झाले. ³खोऱ्याच्या दुर्तर्फी असलेल्या टेकड्यावर ही दोन्ही सैन्ये समोरामसीर ठाकळी होती.

⁴पलिष्ठ्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योष्टा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षा* जास्त होती. पलिष्ठ्यांच्या छावणीतून तो बाहेर आला. ⁵पितळी शिरस्त्राण आणि खवल्या खवल्यांचे चिलखत त्याने परिधान केले होते. हे चिलखतही पितळी असून त्याचे वजन जवळजवळ एकशेपंचवीस पौँड होते. ⁶त्याच्या पायांवर ही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती. ⁷त्या बरचीचा लाकडी भाग विणकराच्या दांडक्याएवढा होता. आणि बरचीचं पातं पंथरा पौँड वजनाचं होतं एक डाल वाहणारा सेवक गल्याथच्या समोर चालला होता.

⁸गल्याथ रोज बाहेर पडे आणि इम्हाएली सैनिकांना ओराटन आव्हान देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युद्धसाठी का उभे आहात? तुम्ही शौलचे सेवक आहात. मी पलिष्ठी आहे. तुमच्यापैकी एकाला निवाडा आणि माझ्याकडे पाठवा. ⁹त्याने मला मारले तर आम्ही पलिष्ठी तुमचे दास बनू नऊ इंच एवढे आहे.

नऊ **फूटापेक्षा शब्दश:** हात व 1 स्पन प्राचीन ग्रीक भाषांतरात आणि एका हिन्हू लेखात हे “4 हात व 1 स्पन” किंवा 6 फूट नऊ इंच एवढे आहे.

पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”

¹⁰तो असेही म्हणे, “आज मी इम्हाएल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लऱ्या.”

¹¹गल्याथची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली.

दावीद आघाडीवर जातो

¹²यूद्धार्थील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता. ¹³इशायचे तीन मोठे मुलगे शौलबरोबर युद्धला गेले होते. पाहिला अलींयाब, दुसरा अबींनादाब आणि तिसरा शम्मा. ¹⁴दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी ¹⁵दावीद अनेकदा बेथलहेमला आपल्या बळिंची मेंडं राखायला शौलकडून येत जात असे.

¹⁶इकडे हा पलिष्ठी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इम्हाएल सैन्यासमोर उभे राहून आव्हान देत होता. हा त्याचा क्रम चारीस दिवस चालला होता. ¹⁷एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं योपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाई छावणीवर घेऊन जा. ¹⁸तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरूप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण. ¹⁹तुझे भाऊ शौल आणि इतर इम्हाएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ठ्यांबरोबर त्यांची लऱ्याई आहे.”

²⁰दुसऱ्या दिवसी दावीदाने आपली मेंडे दुसऱ्या एका मेंडपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तलाशी पोचल तेह्या सर्व सैनिक रणर्जना करत आपापल्या युद्धद्यूतल्या जागावर चालले होते. ²¹इम्हाएलचे सैन्य आणि पलिष्ठी समोरासमोर उभे होते.

²²आपले सामान रसदीच्या राखणदारार खोपवून दावीद सैन्याकडे थावला. भावांचा शोध घेऊन. ²³त्याने त्यांच्यारी बोलायला मुरुवात केली.

तेह्यात पलिष्ठ्यांचा गथ येथील झांजार सैनिक गल्याथ आपल्या सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इम्हाएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने एकले. ²⁴गल्याथला पाहन इम्हाएल सैनिकांनी भीतीने पळ काढला.

²⁵त्यातला एक इम्हाएली म्हणाला, “बधितलंस त्याला? पाहून घे. हा गल्याथ पुढा पुढा येऊन इम्हाएलची निर्भरसना करतो. जो कोणी त्याला ठार करील त्याला शौल राजा

भरपूर द्रव्य देईल, आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून देईल, शिवाय इग्नाएलमध्ये त्याचे घरणे स्वतंत्र करील.”

²⁶दावीदाने आपल्या आसपासच्या लोकांना विचारले, “काय म्हणाला तो? या पलिष्ठ्याला ठार करून इग्नाएलवरचा कलंक पुसून टाकणाऱ्याला इनाम काय आहे? आणि हा गल्याथ तरी एकदा कोण? बोलूनचालून परका.* एक पलिष्ठी आमच्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याविरुद्ध बोलतो म्हणजे काय?” ²⁷तेव्हा इग्नाएली सैनिकांनी पुढा एकदा दावीदला इनाम काय ते सांगितले. ²⁸अलीयाबने दावीदला सैनिकांशी बोलत असताना पाहिले. त्याला दावीदचा राग आला. अलीयाबने दावीदला रागाने विचारले, “तू इथे का आलास? आणि वाळवंटात आपली मेंद्रे कोणापाशी सोडून आलास? मला माहित आहे तू इथे का आलास ते! तुला जे करायला सांगितले ते करायला नको. नुस्ती लद्दाई बघत बसायला आलास.”

²⁹दावीद म्हणाला, “माझं काय चुकलं? मी फक्त बोलत होतो.”

³⁰दावीदाने मग इतरांनाही तेच विचारले. पूर्वीसारखीच उत्तरे त्याला मिळाली.

³¹काहीनी दावीदला बोलताना एकले. त्यांनी त्याला शौल कडे नेले आणि दावीदचे शब्द त्याच्या कानावर घातले. ³²दावीद शौलला म्हणाला, “गल्याथच्या बोलण्याने लोकांनी खचून जाता कामा नये. मी तुमच्या सेवेला हजर आहे. त्या पलिष्ठ्याचा मी सामना करतो.”

³³शौल त्याला म्हणाला, “तू त्याला युद्धात पुढे पडू शकणार नाहीस. तू साधा सैनिकसुधा नाहीस.* गल्याथ तर लहानपणापासून लद्दाईवर जातो आहे.”

³⁴पण दावीद म्हणाला, “मी माझ्या वडिलांची शेरडे-मेंद्रे राखतो. एकदा एक सिंह आणि अस्वल येऊन कळपातील कोकरु उचलून घेऊन गेले. ³⁵मी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर हल्ला करून कोकराला त्याच्या तोंडातून सोडवले. त्या हिंस्त्र पश्चांनी माझ्यावर झोप घेटली पण त्याच्या जबड्याखाली धरून त्याला आपून मी ठार केले.

³⁶सिंह आणि अस्वल दोघांना मी मारले. त्या परक्या गल्याथचीही मी तशीच गत करीन. आपल्या जीवंत परमेश्वराच्या सैन्याची टर उडवतो. त्याला मृत्यूला सामरे रक्षण करो.” ³⁸शौलने आपली स्वतःची वस्रे दावीदला

परका शब्दाश: अर्थ “सुंता न झालेला” त्यामुळे इग्नाएलांबोर वर परमेश्वराने जो करार केला त्यात हा नव्हता म्हणून परका.

सैनिकसुधा नाहीस किंवा “तू एक पोर आहेस” हिंव्रुमध्ये पोर “चा अर्थ “सेवक” किंवा “सैनिकांची शस्त्रे घरणारा मदतनीस” असाही होतो.

दिली, पितळी शिरस्त्राण आणि चिलखत त्याच्या अंगावर चढवले.

³⁹दावीदाने मग तलवार लावली आणि तो चालून पाहू लागला. पण त्याला हालचाल जमेना कारण त्याला अशा अवजड गोर्जींची सवय नव्हती.

तेव्हा तो म्हणाला, “हे सर्व चढवून मला लढता येणार नाही. याची मला सवय नाही.” आणि त्याने ते सगळे उतरवले. ⁴⁰एक काठी तेव्ही हातात घेऊन तो वाहत्या इन्यातले गुळगुळीत गोटे शोधायला बाहेर पडला. आपल्या धनगरी बटव्यात त्याने पाच गोटे घेटले आणि हातात गोफण घेऊन तो गल्याथच्या समाचाराला निघाला.

दावीद गल्याथला ठार करतो

⁴¹गल्याथ हळू हळू पावले टाकत दावीद कडे येऊ लागला. गल्याथच्या मदतनीस दाल धरून त्याच्या पुढे चालला होता. ⁴²दावीदकडे बघून गल्याथला हसू पुटले. हा देखणा, तांबूस वर्णाचा तरुण सैनिक नव्हे हे त्याच्या लक्षात आले.

⁴³तो दावीदला म्हणाला, “ही काठी कशाला? कुळ्याला हाकलतात तसे मला हाकलपार आहेस की काय?” मग गल्याथने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदला शिव्याशाप दायला सुरुवात केली. ⁴⁴दावीदला तो म्हणाला, “जवळ ये आज पक्ष्यांना आणि वन्य, प्राण्यांना तुझे मास खाऊ घालतो.”

⁴⁵यावर दावीद त्या पलिष्ठी गल्याथला म्हणाल, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इग्नाएलच्या सैन्याच्या सर्व शक्तीमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस.” ⁴⁶आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे नुंदके छातीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ठ्यांची आस्ती अशीच अवस्था करून टाकू. मग इग्नाएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जागाला कळेल. ⁴⁷लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युद्ध आहे. तुम्हा पलिष्ठ्यांचा पराभव करायला देव आमचा पाठिराखा आहे.”

⁴⁸गल्याथ तेव्हा दावीदवर हल्ला करायला सरसावला. संथपणे तो जवळ जवळ सरकू लागला. तेव्हा दावीद चपळपणे त्याला सामोरा गेला.

⁴⁹थैलीतून एक दाड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्यावरोबर गल्याथच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.

⁵⁰अशा प्रकारे निव्वळ गोफण धोँड्याच्या सहाय्याने त्याने पलिष्ठ्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती.

⁵¹चपळाईने तो गल्याथच्या बाजूला जाऊन उभा राहिला. गल्याथची तलवार म्यानातून काढून त्याने त्याचे

शिर धडावेगळे केले. पलिष्ठ्याचा वथ शेवटी असा झाला.

आपला खंडा वीर गतप्राण झाल्याचे पाहताच इतर पलिष्ठे पळऱ गेले. ^{५२}तेव्हा याहूदा आणि इम्राएलच्या सैनिकांनी गजीना करत त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गथच्या वेशीपर्यंत तसेच एकोनाच्या विंडीदरवाजापर्यंत ते पाठलाग करत गेले. अनेक पलिष्ठ्यांना त्यांनी ठार केले. शारईम्च्या वाटेवर थेट गथ आणि एकोनपर्यंत त्यांचे मृतदेह विश्वुलेले होते. ^{५३}या पाठलागानंतर इम्राएल लोक पलिष्ठ्यांच्या छावणीवर आले आणि छावणी लुटली.

^{५४}दावीदाने या पलिष्ठ्याचे शिर यरुशलेमला आणले आणि त्याची शस्त्रास्त्रे आपल्या तंबूठ ठेवली.

शौलला दावीदची धास्ती

^{५५}शौलने दावीदला गल्याथशी लडायला जाताना पाहिले आणि आवनेर या आपल्या सेनापतीला विचारले, “हा तरुण कोणाचा मुलगा?”

आवनेर म्हणाला, “मला काहीच कल्पना नाही, धनी.”

^{५६}शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”

^{५७}गल्याथला ठार करून परत आल्यावर दावीदला आवनेर ने शौलकडे नेले. गल्याथचे मुंडके अंजूनही दावीदाच्या हातातच होते.

^{५८}शौलने त्याला विचारले, “तरुण मुला तुझे वडील कोण आहेत? दाविद म्हणाला, ‘वेथलहेम येथील आपला दास इशाय यांचा मी मुलगा.’”

दावीद आणि योनाथान यांची घनिष्ठ मैत्री
18 शौलशी चाललेले दावीदचे बोलणे झाल्यावर योनाथान मनाने दावीदाच्या निकट आला. दावीदवर तो स्वतः इतकेच प्रेम करू लागला.

त्या दिवसापासून शौलने दावीदला आपल्याजवळच ठेवून घेतले. त्याला तो आपल्या वडीलांकडे परत जाऊ देईना. ^३योनाथानचे दावीदवर अपार प्रेम होते. त्याने दावीदशी एक करार केला. ^४योनाथानने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून दावीदला दिला. आपला गणेष इतकेच नव्हे तर धनुष्य, तलवार कमरबंद हे ही दिले.

दावीदचे यश शौल पाहतो

^५शौलने मग दावीदला अनेक लडायांवर पाठवले. सगळीकडे त्याने विजय मिळवला. तेव्हा शौलने दावीदला सेनापतिपद दिले. याने शौलच्या अधिकांच्यासह सर्वजण खूश झाले. ^६दावीद पलिष्ठ्यांचा सामना करायला लढाईवर जाई तेव्हा मुक्त मावर परतताना इम्राएलमधल्या सर्व गावातल्या स्त्रिया त्याच्या स्वागताला समोर येत. त्या आनंदाने गात नाचत. डफ, वीणा वाजवत. शौलच्या समोरच हे चाले. ^७त्या म्हणत,

“शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”

^८या गीतामुळे शौलची मर्जी फिरली आणि त्याला संताप आला. “दावीद लाखो शत्रूंना ठार करतो आणि मी फक्त हजारांना मारतो असे या म्हणतात काय” ^९तेव्हा पासून तो दावीदकडे असूयेने आणि ईर्झेने पाहू लागला.

शौलला दावीदचे भय

^{१०}इम्राएल दिवशी शौल मध्ये दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल बेफाम होऊन बडवड करू लागला. दावीद तेव्हा नित्याप्रमाणे वीणा वाजवत होता. ^{११}शौलच्या हातात तेव्हा भाला होता. शौलला वाटले, “याला आपण भिंतीशी खिळवावे.” शौलने मग दोनदा भाला नेम धरून मारला पण दोन्ही वेळा दावीद निसटला.

^{१२}दावीदला परमेश्वराची साथ होती. आणि शौलचा त्याने त्याग केला होता. तेव्हा दावीदबद्दल शौलच्या मनात धास्ती होती. ^{१३}शौलने दावीदला दर पाठवले. हजार सैनिकांचा अधिकारी म्हणून त्याला नैमले. दावीदाने या सेनायचे लढाईत नेतृत्व केले. ^{१४}परमेश्वर दावीदाच्या पाठीशी होता. तेव्हा दावीदला सर्व ठिकाणी यश मिळाले. ^{१५}जिकडे तिकडे त्याची सरणी होताना पाहून शौलला दावीदची आणीची धास्ती वाटू लागली.

^{१६}पण इम्राएल आणि यहूदीमधील सर्व लोकांचे मात्र दावीदवर प्रेम होते. युद्धात त्याच्या पुढे राहून त्याच्यासाठी त्याने लढाया केल्यामुळे त्याचा दावीदवर जीव होता.

आपल्या मुलीचे दावीदशी लग्न करून देण्याची शौलची इच्छा

^{१७}शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलने एक योजना आखली. तो दावीदला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. त हव्ये तर हिच्याशी लग्न कर. मग तू आणखीच सामर्थ्यावान होशील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षत शौलच्या विचार वेगळाच होता. ‘आता मला त्याचा जीव घायला नको. परस्पर पलिष्ठीच त्याचा काटा काढील’ असा त्याचा वेत होता.

^{१८}पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्हा मी राजकन्येशी कसा विवाह करु?”

^{१९}त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्वीलशी झाला.

^{२०}शौलची दुपरी मुलगी मीखल हिचे दावीदवर प्रेम होते. लोकांनी ही गोष्ट शौलच्या कानावर घातली. तेव्हा त्याला फारच आनंद झाला. ^{२१}त्याने विचार केला. “आता मीखलमुळे माझा वेत सफल होईल. तिचे लग्न मी दावीदशी

करून देतो. मग पलिष्ठी त्याचा वध करतील.” आणि दुसऱ्यांदा शौलने दावीदला लगाची अनुमती दिली.

²²शौलने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सोंगा, ‘राजाला तू आवडोस तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न कर.’”

²³शौलच्या अधिकाऱ्यांनी दावीदला हे सर्व सांगितले. पण तो म्हणाला, “राजाचा जावई होण सोपं आहे अस तुम्हाला वाटत कां? मी सामान्य, निर्धन माणूस तिच्यासाठी खर्च कुठून करणार?”²⁴दावीदचे मनोगत शौलच्या अधिकाऱ्यांनी शौलला सांगितले.

²⁵शौल त्यांना म्हणाला, “त्याला सांगा, राजाला तुझाकडून हुंडा नको आहे. फक्त शर्तुंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ठ्यांच्या शंभर अग्रत्वाचा तेव्हाचा हव्या आहेत.” हे अर्थात कपट होते. अशाने पलिष्ठी दावीदचा काटा काढतील असे त्याला वाटले.

²⁶अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली.²⁷तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ठ्यांवर चालून गेला. त्याने दोनशे* पलिष्ठ्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वाचा काढून दावीदाने त्या शौलला दिल्या. कारण राजाचा जावई खायचे त्याच्या मनात होते.

²⁸शौलने दावीदशी मीखलचे लग्न करून दिले. दावीदला परमेश्वराची साथ आहे आणि आपल्या मुलीचे, मीखलचे, त्याच्यावर प्रेम आहे वै शौलच्या लक्षात आले.²⁹तेव्हा तो मनातून आणखी धास्तावला. तो दावीदला सतत पाण्यात पाहत होता.

³⁰पलिष्ठ्यांचे सरदार सतत इग्गाएलींवर चालून जात. पण दावीद दरवेळी त्यांना पराभूत करी. शौलच्या तो एक यशस्वी अधिकारी होता. त्यामुळे दावीदची ख्याती पसरली.

योनाथानची दावीदला मदत

19 शौलने आपला मुलगा योनाथान आणि इतर अधिकारी यांना दावीदचा वध करायला सांगितले. पण योनाथानला दावीद अतिशय आवडत असे.²त्याने दावीदला सावध केले. त्याला सांगितले, “जपून राहा. शौल तुला मारायची संधी शोषण्ठ आहे. सकाकी तू शेतात जाऊन लप, मी ही वडीलांना घेऊन शेतात येतो. तू लपला असरील तेथे येऊन थांबतो. तुझ्याबदल मग मी वडीलांशी बोलेन. त्यांच्याकडून काही कळले की तुला सांगीन.”

⁴योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबदल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इना पोचू देक नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे. गल्याथ पलिष्ठ्याचा वध

दोनशे प्राचीन ग्रीक अमुवादात “100” आहे.

करताना त्याने आपले प्राण पणला लावले. परमेश्वराने इग्गाएलला विजय मिळवून दिला. तुम्हालाही ते पाहून अनंद झाला. मग तुम्ही त्याला का दुखावता? तो निरपराध आहे. त्याला कशासाठी मारायचे?”

“शौलने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदच्या जिवाला धोका नाही.”

“तेव्हा योनाथानने दावीदला बोलवन सर्व काही सांगितले. मग त्याला तो शौलकडे घेऊन गेला. पूर्वीप्रमाणेच तो त्याच्याकडे राहू लागला.

पुहा दावीदला मारायचा शौलचा प्रयत्न

⁸पुहा युद्ध सुरु झाले आणि दावीद पलिष्ठ्यांशी लडायला गेला. पलिष्ठ्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला.

⁹पण शौलबर परमेश्वराच्या दुष्ट आत्म्याचा संचार झाला. शौल आपल्या घरात बसला होता. त्याच्या हातात भाला होता. दावीद वीणा वाजवत होता.¹⁰शौलने हातातील भाला फेकून दावीदला घिंतीत चिणायचा प्रयत्न केला. पण दावीद उडी मारून निसटला. भाल्याचा नेम चुकून तो भिंतीत गेला. त्या रात्री दावीद पळून गेला.

¹¹शौलने काही जणांना दावीदच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदच्या बायकोने, मीखलने, दावीदला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले. नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली.¹²तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला.¹³मीखलने घरातील देवतेची मृती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांचरुण घालते. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.

¹⁴दावीदला पकडून आणण्यासाठी शौल ने जासूद पाठवले. पण मीखलने दावीद आजारी असल्याचे सांगितले.

¹⁵जासूद परतले. त्यांनी राजाला वर्तमान सांगितले. राजाने त्यांना दावीदला पाहून यायला फर्मावले. शौल म्हणाला, “त्याला माझ्यापुढे हजर करा. त्याला शक्य नसेल तर पलंगावर झोपवून च आणा. मग मीच त्याला मारतो.”

¹⁶जासूद परत गेले त्याच्या शोर्धार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आवळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.¹⁷शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शक्तूला दावीदला पळून जायला मदत केलीस.”

मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेर्दील असे म्हणाला.”

दावीद रामा येथे जातो

¹⁸दावीद जो पळाला तो रामा येथे शमुकेल कडे गेला. शमुकेलला त्याने शौलने जे जे केले ते सर्व सांगितले. मग

शमुकेल आणि दावीद संदेष्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेले. दावीद तेथे राहिला.

¹⁹दावीद रामा नंजीकच्या छावीवर असल्याचे शौलला कळले. ²⁰त्याने दावीदच्या अटकेसाठी माणसे पाठली. पण ती माणसे तिथे पोहोचाली तेव्हा संदेशे संदेश देत होते. शमुकेल त्याचे नेतृत्व करत उभा होते. शौलच्या निरोप्यांवर ही परमेश्वराच्या आत्म्याचा संचार होवून ते ही संदेश देऊ लागले.

²¹शौलच्या हे कानावर आल्यावर त्याने दुसरे दूत पाठवले. त्यांचीही तीच गत झाली. तेव्हा शौलने तिसऱ्यांदा जसून पाठवले. तेही तसेच करू लागले. ²²शेवटी शौल स्वतःच रामा येथे आला. सेखु येथील खब्ब्या जवळच्या मोर्क्या विहिरीशी तो आला तेव्हा त्याने शमुकेल आणि दावीदाचा ठावठिकाण विचारला.

लोक म्हणाले, “ते रामाजवळच्या तव्हावर आहेत.”

²³तेव्हा शौल तेथे पोचला. परमेश्वराच्या आत्म्याचा संचार शौलमध्येही हीऊन तोही संदेश देऊ लागला. रामा येथे पोचेपर्यंत त्याचे तेच चालले होते. ²⁴नंतर त्याने अंगारवची वस्त्रे उत्तरवली. शमुकेलच्या समोर तो संदेश देऊ लागला. दिवसभर आणि रात्रभर तो विवस्त्र अवश्येत होता. म्हणून लोक म्हणू लागले, “शौलही संदेश्यांपैकी आहे की काय?”

योनाथान आणि दावीद यांच्या मधला करार

20 दावीद रामा येथील शिविरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझां काय चुकलं? माझा अपराध तरी काय? तुझे बडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”

²योनाथान म्हणाला, “हे काय भलतेचे? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुलक गोष्ट असो. ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते करी माझ्यापासून लपवून उेकतील? तेव्हा हे काही खरं नव्है!”

³तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे बडील चांगली जाणून आहेत. ते स्वतःशी म्हणाले, “योनाथानला हे कवळा कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.” पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोक्ती घोटाल्यात आहे.”

⁴योनाथान मग दावीदला म्हणाला, “तू काय म्हणेशील ते करायला मी तयार आहे.

⁵मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो ⁶मी नसल्याचे तुझ्या बडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलेहमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्यांचा कुटुंबाचा

मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’ ⁷तुझ्या बडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख्या. ⁸योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या बडीलांकडे नेऊ नको.”

⁹यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत. अस माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”

¹⁰दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”

¹¹तेव्हा योनाथानने सुवक्तवे, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.

¹²तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इम्हाएलचा परमेश्वर या समोर मी तूला वचन देतो. माझ्या बडीलांच्या तुझ्यावहून काय भल्याबुज्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन.”

¹³त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना केंद्रीने देईन. तुला सुखरूप निसूट देईन. माझ्याहातून यात हयाय झाल्यास परमेश्वर याला त्याची शिक्षा देवो. माझ्या बडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो. ¹⁴मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही ¹⁵माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैज्ञांचा पृथ्वीतलावरून निःपात करील. ¹⁶मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहतर. देव दावीदाच्या शत्रुंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.

¹⁷योनाथानने मग दावीदला परमेश्वरांबरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वतः इत्केच प्रेम होते म्हणून त्या प्रेमांगी त्याने असे केले.

¹⁸योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावस्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या बडीलांच्या लक्षात देईल. ¹⁹या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा. ²⁰तिसऱ्या दिवशी मी तिथे घेईन आणि नेमबाजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन. ²¹आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये वे तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर. कोणताही धोका तेव्हा नसेल.

²²पण काही धोका असल्यास मी म्हणेन, 'बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.' तसे मी म्हटले तर मात्र तू निघू जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज. ²³आपल्या दोघामधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे."

²⁴त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.

मेजवानीच्या प्रसंगी शौलचा दृष्टिकोण

अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला. ²⁵पिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आवनेरे शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते. ²⁶त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, "काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल."

²⁷दुसऱ्या दिवशी पुढी दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, "इशायचा मुलगा या प्रसंगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?"

²⁸योनाथानने सांगितले, "त्याने माझ्याजवळ बेथलहेमला याची परवानगी मागितली." ²⁹तो म्हणाला, "मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला याची आझा केली आहे. आपल्या मैत्रीला स्परून तू मला भावांना भेटायला याची परवानगी दे." दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे."

³⁰शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, "अरे दासांतुका, तू माझी अवश्य करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस. ³¹हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आताच्या आता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे."

³²योनाथान आपल्या बडीलांना म्हणाला, "त्याने काय कोले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?"

³³यावर शौलने योनाथान वर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदला मारायचा आपल्या बडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले. ³⁴संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला सर्पशुद्धा केला नाही. शौलने आपल्याला शरमिदे केले आणि दावीदला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.

दावीद आणि योनाथान निरोप घेतात

³⁵दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलाला पण आणले. ³⁶त्याला तो म्हणाला, "धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण." मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरून बाण

मारले. ³⁷बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, "बाण आणखी पुढेच आहेत." ³⁸मग तो म्हणाला, "जा धावत जा, लौकर आणि नुस्ता उभा राहू नको." मुलाने मग बाण उचलून गोळा करून आणले.

³⁹काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान त्यावरूप घेतले आणि त्याला नव्हती.

⁴⁰योनाथानने धनुष्यावाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, "आता तू गावत परत जा."

⁴¹मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या फलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता. ⁴²योनाथान दावीदला म्हणाला, "शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे."

दावीद अहीमलेख याजकाकडे जातो

21 मग दावीद निघून गेला आणि योनाथान आपल्या गावी परत आला. ²दावीद नोब नामक गावी अहीमलेख या याजकाला भेटायला गेला.

अहीमलेख त्याला भेटायला चार पावळे पुढे चालून गेला. अहीमलेखला भीतीने काप्रे भरले होते. दावीदला त्याने विचारले, "तू एकटाच का? तुझ्याबरोबर कोणीच नाही हे कसे?"

³दावीदाने सांगितले, "राजाच्या खास अज्ञेवरून मी आलो आहे. त्यानुसार हे काम गुप्त ठेवायचे आहे. त्याबद्दल कोणालाही काही कळू घायचे नाही. माझी माणसे विशिष्ट संकेतस्थळी मला भेटाणर आहेत. ⁴आता आधी तुझ्या जवळ खायला द्यायला काय आहे ते संग. पाच भाकरी किंवा जे असेल ते दे." ⁵तेव्हा याजक म्हणाला, "साधी भाकर तर आता नाही पण पवित्र भाकर आहे. तुझ्या अधिकाच्यांचा बायकांशी संबंध आला नसेल तर त्याना ती चालेल." ⁶दावीद म्हणाला, "आमचा बायकांशी संपर्क आलेला नाही. युद्धावरच काय पण अगदी सामान्य मोहिमेवर निघाले तरी आमची माणसे शुचिर्भूत असतात. मग या खास कामाबद्दल तर बोलायलाच नको."

⁷पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातली ही होती. ⁸देवग नावाचा शौलचा एक अधिकारी त्या दिवशी तिथे होता. तो अदोमी असून शौलच्या मेंद्यावाळाचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेले *

थांबवून ठेवलेले होते कोणत्याती धार्मिक कारणासाठी देवग तिथे होता किंवा अजगाणा मनुष्य वधासारख्या एखाद्या गुन्ह्याबदल त्याला तिथे डांबून ठेवले होते.

होते. ⁹दावीदाने अहीमलेखला विचारले, “इथे भाला किंवा तलवार आहे का? राजाचे काम फार निकडीचे असल्यामुळे मला तातडीने निघावे लागले. त्यामुळे मी माझे शस्त्र बरोबर आणू शकलो नाही.”

¹⁰पुरोहित म्हणाला, “गल्याथ या पलिष्ठ्याला तू एलाच्या खोच्यात मारलेस तेव्हा त्याची तलवार काढून घेतलीस. तीच काय ती इथे आहे. एफोदव्या मागे एका कापडात ती गुंडाळून ठेवलेली आहे. हवीतर ती घे.”

दावीद म्हणाला, “तीच दे. तिच्यासारखी दुसरी तलवार नाही.”

गथ येथील शत्रुकडे दावीद पळ काढतो

¹¹शौलाकडून दावीद पळला, तो गथचा राजा आखीश याच्या कडे आला. ¹²आखीशच्या अधिकांश्याला हे आवडले नाही. त्याचे अधिकारी म्हणाले, “हा दावीद, इग्नाएल भूमीचा राजा. इग्नाएल याचे गुणगान गातात. नाचत गात ते याच्याविषयी म्हणतात, “शौलने हजार शत्रूना मारले तर दावीदाने लाखोंचा वध केला.”

¹³दावीदाने त्यांचे बोलणे लक्ष्यपूर्वक एकले. गथचा राजा आखीश याला सामोरे जायची त्याला भीती वाटली. ¹⁴म्हणून राजा व त्याचा दरबार यांच्यापुढे त्याने वेड्याचे सोंग वठले. प्रवेशद्वारावर थंकला, दावीदर लाळ ओढळू दिली.

¹⁵आखीश हे पाहन आपल्या अधिकांश्यांना म्हणाला, “पाहा, हा माणूस वैडा आहे. याला इथे कशशाला येऊ दिले त? ¹⁶वेड्यांची इथे कमतरता आहे की काय? माझ्यासमोर याचे वेडेचार चालायचे नाहीत. त्याला पुन्हा इथे येऊ देऊ नका.”

दावीदाची भटकंती

22 दावीद मग गथ्यून निघाला तो अदुल्लाम गुहेत हे एकले तेव्हा ते त्याला तिथे भेटावला गेले. ²वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत सापडलेले, कर्जबाजारी झालेले, आयुष्याला त्रासलेले असे बरेच जण दावीदकडे आले. त्याच्या भोवती अशी चारशे माणसे जमली. त्यांचा तो नेता होता.

³अदुल्लाम्हून तो मवाबातील मिस्पा येथे गेला. मवाबच्या राजाला तो म्हणाला, “परमेश्वराने माझे काय करायचे ठरवले हे मला कळेपर्यंत कृपया माझ्या आईविडिलांना तुमच्या आश्रयाने राहू द्या.” ⁴एवढे बोलून आपल्या आईविडिलांना त्याने तिथी सोडले आणि स्वतः किल्लाकडे परतला. ⁵पण गाद हा संदेश्या दावीदला म्हणाला, “इथे राहू नको. यहूदा प्रांतात जा.” तेव्हा दावीद निघाला आणि हेरे थ नामक वनात आला.

अहीमलेखच्या कुटुंबियांचा शौलकडून वध

“दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांचा इतरांना पता लागला आहे हे शौलला कळले. तो गिबा येथे एका टेकडीवर झाडाखाली बसला होता. हातात भाला होता. सर्व अधिकारी त्याच्या भोवती उभे होते. ⁷शौल त्यांना उद्देशून म्हणाला, “बन्यामीन लोकहो, एका हा इशायपुत्र दावीद तुम्हाला शेत आणि द्राक्षमळे वेईल असे तुम्हाला वाटेका का? तो तुम्हाला बढत्या देऊन शंभरांवर, हजारांवर अधिकारी नेपील असे तुम्ही समजता का?” ⁸माझ्याविरुद्ध तुम्ही कटकारस्थाने रचत आहात. योनाथान बहल तुमच्या पैकी एकानेही मला विश्वासात घेतले नाही. या इशायच्या मुलाबरोबर त्याचा करार झालेला आहे हे कोणी मला सांगितले नाही. तुमच्या पैकी कोणी माझी काळजी घेत नाही. योनाथानने दावीदला प्रोत्साहन दिले हे तुमच्यापैकी कोणीही मला कळू दिले नाही. लपून राहून माझ्यावर हल्ला करायला योनाथानने दावीदला, माझ्या सेवकाला सांगितले. दावीदाचे सध्या तेच चालले आहे.”

⁹अदोमी दवेगे तेव्हा तिथेच होता. तो म्हणाला, “मी दावीदला नोव येथे पाहिले. अहिंटूच मुलगा अहीमलेख याला भेटायला तो आला होता. ¹⁰अहीमलेखने दावीदासाठी परमेश्वरापुढे प्रार्थना केली, दावीदला खायला दिले. शिवाय त्याला गल्याथ या पलिष्ठ्याची तलवार सुधा दिली.”

¹¹हे ऐकून शौलने या याजकाला आपल्यापुढे हजर करायची आज्ञा दिली. त्याच्या सर्व नातेवाईकांनाही आणायला सांगितले. अहीमलेखचे नातेवाईक नोव येथे पुरोहित होते. ते सर्व जण राजासमोर आले. ¹²शौल अहीमलेखला म्हणाला, “अहिंटूच मुलगा, आता एक.” अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”

¹³शौल अहीमलेखला म्हणाला, “तू आणि इशायच्या मुलगा दावीद यांनी माझ्याविरुद्ध कट का केलात? दावीदला तू भाकर दिलीस व तलवारही पुरवलीस. त्याच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केलीस आणि आता दावीद हल्ला करायला सज आहे.”

¹⁴अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकांश्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावीही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात.”

¹⁵त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायची ही पहिलीच वेळ नव्हे. मला किंवा माझ्या नातेवाईकांना बोल लावू नका. आम्ही तुमचे सेवक आहोत. काय चालले आहे याची आम्हाला अजिवात कल्पना नाही.”

¹⁶पण राजा त्याला म्हणाला, “तू आणि तुझे नातेवाईक यांना मृत्युंदं दिला पाहिजे.” ¹⁷राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून

त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”

पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला.

¹⁸तेव्हा शौल राजाने दवेगला आज्ञा केली, “याजकांना तू ठार कर.” तेव्हा अदोमी दवेगाने ती आज्ञा अंमलात आणली. दवेगने त्यादिवशी पंचाणेशी याजकांना जिवे मारले.

¹⁹नोब ही याजकांची नगरी होती. दवेगने तेथील सर्वांना ठार केले. पुरुष वायका, मुले, ताही बाळे, इतकेच नव्हे तर गारीगुरे, गाढवे, मंधरे सुद्धा त्याने तलवारीने कापून काढली.

²⁰पण त्यातून अव्याथार हा अहीमलेख खाचा मुलगा निसतला. अहीमलेख हा अहीटूबचा मुलगा. अव्याथार पळून जाऊन दावीदाला मिळाला. ²¹परमेश्वराच्या याजकांना शौलने ठार केल्याचे त्याने दावीदाला सांगितले. ²²तेव्हा दावीद अव्याथारला म्हणाला, “मी नोब येथे त्यादिवशी त्या अदोमी दवेगला पाहिले होते, तो शौलला ही खबर देईल होती मला माहीत होते. तुझ्या बडीलांच्या कुटुंबाच्या मृत्युला मीच जबाबदार आहे. ²³शौल तुझ्या जिवावर उठला आहे तसा माझ्याही जीवावर उठला आहे. माझ्याजवळ राहा. भिज नको. माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”

कईला येथे दावीद

23 लोकांनी दावीदाला सांगितले, पलिष्ठी कईला विरुद्ध लदत आहेत. तेथील खळ्यावरचे धान्य ते लुटन नेत आहेत.

“दावीदाने परमेश्वराला विचारले, “पलिष्ठ्यांवर मी हल्ला करू का?”

परमेश्वराने सांगितले, “जरुर पलिष्ठ्यांवर हल्ला कर आणि कईलाचे रक्षण कर.”

³पण दावीद बरोबरचे लोक त्याला म्हणाले, “जरी आपण यहदात आहोत, तरी किती भीतीच्या वातावरणात आपण इथे आहोत. मग प्रत्यक्ष पालिष्ठी सैन्याजवळ गेल्यावर आपले काय होईल?”

“दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, परमेश्वराने पुन्हा सांगितले, “कईला येथे जा. पलिष्ठ्यांचा पाडाव करायला मी तुम्हाला मदत करतो.” ⁵तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर कईला येथे गेला. त्यांनी पलिष्ठ्यांची युद्ध केले. पलिष्ठ्यांचा पराभव करून त्यांची गुरे पळवली. अशाप्रकारे कईलाच्या लोकांचे त्यांनी रक्षण केले. ⁶(अव्याथार दावीदाकडे पळून आला तेव्हा त्याने आपल्यावरोबर एफोद आणला होता.)

⁷दावीद कईला येथे असल्याचे लोकांनी शौलला सांगितले. शौल म्हणाला, “परमेश्वरानेच दावीदाला माझ्या

हाती दिले आहे. दावीद आता चांगला अडकला आहे. दरवाजे आणि अडसर असलेल्या नगरात तो आता कोंडला गेला आहे.” ⁸शौलने मग युद्धासाठी आपल्या सैन्याला पुकारले. दावीदाला आणि त्याच्या लोकांना घेरण्यासाठी ते कईलाला जायला निघाले.

“शौलची आपल्याविरुद्ध मसलत चाललेली आहे हे दावीदाला कळले. तेव्हा दावीदाने अव्याथार याजकाला एफोद आणण्यास सांगितले.

¹⁰मग दावीदाने प्रार्थना केली, “परमेश्वरा, इम्माएलच्या देवा! कईला येथे येऊन माझ्यामुळे संपूर्ण नगराचा विघ्यंस करायचा शौलचा बेत आहे असे मी एकले. ¹¹खरोखरच शौल येथे येईल का? येथील लोक मला शौलच्या हवाली करतील का? इम्माएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सेवकाला नीट सांग.”

परमेश्वराने शौल येणारा असल्याचे सांगितले

¹²“पुहा दावीदाने विचारले, “कईलाचे लोक मला आणि माझ्या साथीदारांना शौलच्या ताब्यात देतील का?” परमेश्वराने याचेही होय असे उत्तर दिले.

¹³तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबर आलेली सुमारे सावशे माणसे यांनी कईला सोडले. ते गावोगाव भटकंत राहिले. दावीद निस्तल्याचे शौलला कळले. त्यामुळे तो येथे आलंच नाही.

दावीदाचा शौलकडून पाठलाग

¹⁴दावीद मग वाळवंतील गळ्या, किल्ले यांच्या आश्रयाने राहू लागला. झीफक्या वाळवंतील डोंगराळ भगातही तो राहिला. शौल दावीदाचा माग काढायचा प्रयत्न करत होता. पण परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती लागू दिले नाही. ¹⁵झीफक्या वाळवंतील होरेश येथे असताना शौल आपल्या पाठलागावर येत आहे हे पाहन दावीद घारबरला.

¹⁶शौलचा मुलगा योनाथान दावीदाला होरेश येथे भेटयला गेला. त्याने दावीदची परमेश्वरावरीची श्रद्धा आणखी ढूढ केली. ¹⁷योनाथान दावीदाला म्हणाला, “घावर नको. माझ्या बडीलांकडून तुला दुखापत होणार नाही. तू इम्माएलचा राजा होशील. मी तुझ्या खालोखाल असैन. माझ्या बडीलांनाही हे माहीत आहे.” ¹⁸मग त्या दोघांनी परमेश्वरासमारे करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला

झीफक्ये लोक शौलला दावीद बदल सांगतात

¹⁹झीफक्ये लोक गिबा येथे शौल कडे येऊन म्हणाले, “दावीद अमच्या भगात लपून बसलेला आहे. यशीमोनच्या दक्षिणेला हकीला पर्वतावरील होरेशच्या गढीत तो आहे.

²⁰हे राजा तू आता केवळही तिकडे ये दावीदाला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.” ²¹शौल त्यांना म्हणाला, “या मर्तीबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. ²²आता त्याच्या बदल अधिक माहीती काढा. तो कुठे

आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लाला.” शौलने विचार केला, ‘दावीद फकर धर्त आहे, तो माझ्यावर कुरंघोडी कराच्या प्रपत्न करत आहे.’²³पुढे तो म्हणाला, त्याच्या दबा धूरून बसायच्या सर्व जागा हेरून ठेवा आणि मग इथे येऊन मला सगळ्याची खबर द्या. मी मग तुमच्यावरोवर येईन. त्या भागात दावीद असेल तर त्याला शोधून काढीन. मग यहादीतील घराघरात शोधायची वेळ आली तरी बेहतर.”

²⁴झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीयोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते. ²⁵शौल आणि त्याची माणसे दावीदचा मागोवा काढत निघाली. पण लोकांनी त्याबद्दल दावीदला सावध केले. तेव्हा तो मावोनच्या वाळवंटातील खडका कडे गेला. शौलला तो मावोनच्या वाळवंटात असल्याचे कळव्ये म्हणून शौल तिकडे गेला.

²⁶शौल डोंगराच्या एका बाजूला तर दावीद आणि त्याची माणसे त्याचे डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. दावीद शौलपासून निस्टून जाण्याच्या घाईत होता. शौल आणि त्याचे सैनिक दावीदला पकडण्यासाठी डोंगराला वेदा घालत होते.

²⁷तेव्हा शौलने दावीदचा पाठलाग थांबवून पलिष्यांकडे कूच केले. म्हणून त्या खडकाला “निस्टून जाण्याचा खडक” (सेला हम्मालकोथ) असे नाव पडले. ²⁸दावीद मग मावोनच्ये वाळवंट सोडून एन गेवीच्या गडावर राहिला.

²⁹तेव्हा शौलने सर्व इम्राइलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदच्या शोधार्थ निघाला. रानबकच्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली. ³⁰रस्त्यालगतच्या मेंवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते. ³¹ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, ‘मी शक्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.”

दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरखाच्या एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही. ³²दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले. ³³तो आपल्या सोबत्याना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्ट परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला

राजा आहे. त्या अभिषिक्त राजाच्या विरुद्ध मी असे काही करता कामा नये.” ³⁴आपल्या माणसांना थोपवण्यासाठी, त्यांनी शौलला इजा करू नये म्हणून तो असे म्हणाला. शौल गुहेतून बाहेर पडून चालयला लागला. ³⁵दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलला साद घातली, “महाराज, माझे स्वामी!”

शौलने मागे वळून पाहिले. दावीदाने मान लववू त्याला अभिवादन केले. ³⁶शौलला तो म्हणाला, “दावीद आपला घात करील असे लोक म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे का लक्ष देता? ³⁷मी तुमच्या केसाला धक्का । लावणार नाही. आता तुम्हीच पाहा. आज गुहेत परमेश्वराने तुम्हाला माझ्या समक्ष आणले होते. पण मी तुमची गय केली. तुमचा वध केला नाही. हे माझे धनी आहेत शौल हा परमेश्वराचा अभिषिक्त राजा आहे. त्याला मी धक्का । लावणार नाही” असे मी म्हणालो. ³⁸हा तुकडा पाहा तुमच्या अंगरखाच्या हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात. ³⁹परमेश्वरानेच याचा न्याय करावा. माझ्याशी तुम्ही असे वागलात याचे परमेश्वराने शासन खुशाल करावे, पण मी तुमच्या विरुद्ध लढणार नाही. ⁴⁰एक जुनी म्हण आहे,

‘वाईट लोकांपासून वाईटच निपजते.’

24 शौलने पलिष्यांचा पाठलाग करून त्यांना घालवल्यावर लोक त्याला म्हणाले, “दावीद एन गेदीवजळच्या वाळवंटात आहे.”

⁴¹तेव्हा शौलने सर्व इम्राइलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदच्या शोधार्थ निघाला. रानबकच्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली. ⁴²रस्त्यालगतच्या मेंवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते. ⁴³ते लोक दावीदला म्हणाले, “परमेश्वराने वर्तवलेला हाच तो दिवस. तो म्हणाला होता, ‘मी शक्रूला तुमच्या ताब्यात देईन मग तुम्ही त्याचे काहीही करा.”

दावीद मग हळूच सरकत शौलजवळ पोचला. शौलच्या अंगरखाच्या एक तुकडा त्याने हळूच कापून घेतला. शौलने दावीदला पाहिले नाही. ⁴⁴दावीदला नंतर आपल्या कृत्याबद्दल फार वाईट वाटले. ⁴⁵तो आपल्या सोबत्याना म्हणाला, “माझ्या धन्याच्या विरुद्ध अशी गोष्ट परमेश्वराने माझ्या हातून पुन्हा होऊ देऊ नये. शौल हा परमेश्वराने निवडलेला

माझ्या हातून काहीच वाईट झालेले नाही. मी दुष्ट नाही. मी तुमचा घात करणार नाही. ⁴⁶तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाविरुद्ध इम्राइलचा हा राजा युद्धासाठी सज्ज आहे? तुम्ही ज्याचा पाठलाग करताय तो तुमच्या वाईटावर नाही. हा तर निवळ मेलेल्या कुत्र्याचा किंवा पिसवेचा पाठलाग झाला. ⁴⁷परमेश्वरालाच या गोष्टीचा न्याय करू द्या. आपल्या दोघांमध्ये निवाडा करू द्या. मला पठिंबा देवून माझेच खेरे असल्याचे तो दाखवील. माझे तुमच्यापासून रक्षण करील.”

⁴⁸दावीदचे बोलून झाले तेव्हा शौलने विचारले, ‘दावीद, माझ्या मुला, तुच हे बोलतो आहेस का?’ शौलला रडू फुरले. तो हमसाहमशी रडला.

⁴⁹तो पुढे म्हणाला, “तुझे खेरे आहे. माझे चुकले. तू माझ्याशी नेहमी चांगलाच वागलास. पण मी मात्र वाईट वागलो. ⁵⁰तू काय चांगले केलेस ते आता सांगितलेस. परमेश्वराने तुझ्यासमोर मला आणूनही तू मला मारले नाहीस. ⁵¹तो तुझा शत्रू नव्हे हे यावरून दिसतेच. शत्रू आपल्या तावडीत सापडल्यावर त्याला कोणी असे जाऊ देत नाही. शत्रूशी कोणी असे चांगले वागत नाही. आज तू

माझ्याशी ज्या चांगुलपणाने वागलास त्याचे तुला देव चांगले फळ देईल. ²⁰तू आता राजा होणार आहेस हे मला माहीत आहे. तू इम्हाएलवर राज्य करशील.

²¹आता मला एक वचन दे. परमेश्वराची शपथ घेऊन तू माझ्या मुलाबाळांना मारणार नाहीस असे कबूल कर. माझी नावनिशाणी नाहीशी करणार नाहीस असे कबूल कर.”

²²तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलच्या कुटुंबाचा संहर न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.

दावीद आणि मूर्ख नाबाल

25 शमुवेल मरण पावल. तेव्हा सर्व इम्हाएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले. नंतर दावीद पारानच्या वाळवळटकडे गेला.

²मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंद्रे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंद्रांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला. ³हा कालेब वंशातला असून त्याचे नाव नाबाल होते. त्याची बायको अबीगईल. ती हुशर तसेच सुंदर होती. पण नाबाल मात्र नीच आणि दुष्ट होता.

⁴नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवळटत होता. त्याला काही नाबालांची गोष्ट कळली. ⁵तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कर सांगा.” ⁶दावीदाने याद्येरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना?” ⁷तुझ्याकडे लोकर कातरण्याचे काम चालले आहे असे मो ऐकले. तुझ्याकडचे धनगर नुकतेच इथे आले होते. त्यांना आमच्याकडून काहीही उपरव झालेला नाही. कर्मेल येथे ते अस्ताना त्यांच्याकडून आम्ही काही घेतलेले नाही. ⁸तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भर भरायीच्या काळावा आम्ही तुझ्याकडे आलो आहात. तेव्हा या तरुणांना तू यथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझ्या या मित्र दावीदसाठी म्हणून एवढे कर.”

⁹दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदाचा निरोप नाबालला सांगितला. ¹⁰पण नाबाल त्याच्याशी अतिशय क्षुद्रपणे वागला. तो म्हणाला, “कोण हा दावीद? हा इशाच्या मुलगा कोण? आजकाळ बेरेच दास आपल्या मालकांकडून पफून जातात. ¹¹भारक आणि पाणी माझ्याकडे आहे. तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरसांठी काही मास आहे. पण असल्या अनोव्याडी लोकांना मी काहीही देणार नाही.” ¹²हे एकून ते सगळे

दावीदकडे परत आले आणि नाबाल बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. ¹³तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.

अबीगईल हे संकट टाळते

¹⁴नाबालच्या एका सेवकाने अबीगईलाही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्याच्याशी क्षुद्रपणे वागला. ¹⁵त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंद्रांवरोबर आम्ही उघडव्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमच्यी कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही.

¹⁶दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटव उभारला होता. आम्ही मेंद्रांमाणे अस्तांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते.

¹⁷आत तुम्हीच विचार करून काय ते ठरवा. नाबालचे कृत्य अविचारीपणाचे आहे. त्या मुळे आमच्या धन्यावर आणि त्याच्या कुटुंबावर संकट ओढवणार आहे.”

¹⁸अबीगईलने तेव्हा वेळ न गमावता दोनशे भाकरी, द्राक्षासाचे दोन बुध्ले, पाच मेंद्रांचे रांधलेले मास, पाच मापे धान्य, द्राक्षाचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्या दोनशे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले. ¹⁹आपल्या नोकारांना तिने सांगितले, “तुम्ही हे घेऊन पुढे व्हा. मी आलेच.” नवज्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.

²⁰आपल्या गाढवावर बसून ती डोंगराच्या दुसऱ्याच्या बाजूकडून जायला लागली. तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे येताना दिसली.

²¹ती भेटायच्या आधी दावीद म्हणित होता, “वाळवळात मी नाबालच्या मालमत्तेचे रक्षण केले. त्याची मेंद्रे चुकू दिली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनीही तो आता असे वाईट वागत आहे.” ²²आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्यंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”

²³तेवळ्यात अबीगईल तेथे पोचली. दावीदला पाहताच ती लगवारीने गाढवावरून उतरली. दावीदला तिने वाकून आभिभादन केले. ²⁴त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणिते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे.” ²⁵तुम्हच्या माणसांना मी पाहिले नाही. त्या नीच नाबालकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थच नीच असा आहे. आणि तो खरोबर तसाच आहे. ²⁶निर्दोष लोकांची हृत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुम्हच्या वाईटवर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते. ²⁷मी

आता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या.²⁸ माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपाईटी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वर्तीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कंधीरी किंतू उदभवणार नाही.²⁹ कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतील धोऱ्याप्रमाणे त्या मारेक-च्याचा मात्र जीव घेईल.³⁰ परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे. आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इम्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल.³¹ निर्दोष लोकांच्या हृत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणार नाही. तुमची भर भराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या.”

³² तेव्हा दावीद अबीगईलला म्हणाला, “परमेश्वराचे, इम्राएलच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्या बद्दल परमेश्वराची स्तुतीकर. ³³ तुझ्या निर्णयाबद्दल देव तुझे भले करो. आज निरपराध लोकांच्या हृत्येपासून तू मला वाचवलेस. ³⁴ खोरोखर परमेश्वराची शपथ, तू लगवगीने आता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नावालच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता.”

³⁵ दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”

नाबालच्या मृत्यु

³⁶ अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत डिंगिला होतो व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही. ³⁷ सकाळी नशा उतरल्यावर तो पूर्ण भानावर अला. तेव्हा त्याच्या बायककोने त्याला सर्व काही सांगितले. हे ऐकून त्याला हृदयविकाराचा झाटका आला आणि तो दगडासारखा कडक बनला. ³⁸ जवळपास दहा दिवसांनंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले. ³⁶ नाबालच्या मृत्युची बातमी दावीदाने ऐकली. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वर धन्य होय. नाबाल ने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वरानेच मला वाचवले. माझ्या हातन अपराध घडणार होता. पण नाबालच्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला मृत्युदंड दिला.”

दावीदाने मग अबीगईल कडे निरोप पाठला. तिला आपली पत्नी होण्याविषयी विनंती केली. ⁴⁰ दावीदचे सेवक कर्मेण येथे गेले आणि तिला म्हणाले, “दावीदाने आम्हाला पाठवले आहे. तू त्याच्याशी लग्न करवेस अशी त्याची इच्छा आहे.” ⁴¹ तिने नतमस्तक होकून अभिषिक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव करील. ¹⁰ परमेश्वराच्या जीविताची शपथ, तोच शौलला शासन करील. शौलला नैसर्गिक मृत्यु येईल किंवा युद्धात मरण येईल. ¹¹ पण परमेश्वराने निवलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर

तपर आहे. माझ्या धन्याच्या सेवकांचेही चरण धुण्यास माझी तयारी आहे.”*

⁴² मग ती तात्काळ गाढवावर बसून, त्या सेवकांबरोबर दावीदकडे निघाली. आपल्याबरोबर तिने पाच दासी घेतल्या. दावीदची ती पत्नी झाली.

⁴³ इब्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या. ⁴⁴ शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणन तिचे पालती याच्याशी लग्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.

दावीद आणि अबीशय शौलच्या छावणीवर
26 जीफचे रहिवासी गिबा येथे शौलला भेटायला हकीला डोंगरात दावीद लपून बसलेला आहे.”

² शौल जीफच्या बाळवंटात गेला. त्याच्याबरोबर तेव्हा इम्राएलचे निवडक तीन हजाराचे सैन्य होते. दावीदचा त्या सर्वांनी जीफच्या बाळवंटात शोध घेतला. ³ यशीमोन समोरच्या मार्गावर हकीला डोंगरावरच शौलने तळ ठेकला.

दावीद वाळवंटातच होता. त्याला शौलच्या या पाठलगाचे वृत्त समजले. ⁴ तेव्हा त्याने काही हेर नेमले. त्याच्याकडून त्याला शौल हकीला येथे आल्याचे समजले. ⁵ तेव्हा शौलच्या तळावरच तो गेला. शौल आणि अबनेर त्याला झोपलेले आढळले. (नेरचा मुलगा अबनेर हा शौलच्या सैन्याचा प्रमुख होता.) शौल मध्यभागी झोपलेला असून बाकी सर्वेंजण त्याच्याभोवती झोपलेले होते.

“दावीद होती, अहीमलख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यावाचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलच्या तळावर यायला कोण तयार आहे”

अबीशय म्हणाला, “मी येतो.”

⁷ तर झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवताली झोपलेले होते. ⁸ अबीशय दावीदला म्हणाला, “आज परमेश्वराने शत्रुला तुमच्या हवाली केले आहे. शौलच्याच भाल्याने मला त्याचा वध करू द्या. एकच वार मी करीन.” ⁹ पण दावीद त्याला म्हणाला, “त्याला ठार करू नको. परमेश्वराच्या अभिषिक्त राजावर हल्ला करणाऱ्याला देव करील. ¹⁰ परमेश्वराच्या जीविताची शपथ, तोच शौलला शासन करील. शौलला नैसर्गिक मृत्यु येईल किंवा युद्धात मरण येईल. ¹¹ पण परमेश्वराने निवलेल्या राजाला मारायची वेळ परमेश्वर माझ्यावर

सेवकांचेही ... आहे त्या काळात, कोणाचे पाय धुवायची तयारी असणे यातून त्या माणसाची नग्रात दिसूत येते.

आणणार नाही. तू फक्त त्याच्या उशाजवळचा भाला आणि पाण्याचा तांब्या उचल आणि मग आपण जाऊ”

¹²तेवढा भाला आणि पाण्याचा तांब्या घेऊन दावीद आणि अर्बीशय छावणीबाहेर पडले. घडलेली गोष्ट कोणालाही समजली नाही. कोणी पाहिले नाही. कोणी जागे झाले नाही. परमेश्वरामुळेच सर्वजण गाढ झोपेच्या अमलाखाली होते.

दावीद शौलला फुळा शरमिंदे करतो

¹³दावीद नंतर खोरे ओलांडून पलीकडे गेला. शौलच्या छावणी समोरच्या ठोंगर माथ्यावर तो उभा राहिला. दावीद आणि शौल यांच्या छावण्यांमध्ये बरेच अंतर होते. ¹⁴दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरेला हाका मारल्या. “अबनेरे, ओ दे” असा पुकारा केला.

अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”

¹⁵दावीद म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इम्हाएल मध्ये तुझ्या तोडीचा दुसरा कोणी आहे का? मग तू आपल्या धन्याचे रक्षण कसे केले नाहीस? एक सामान्य माणूस तुमच्या छावणीत शिरतो, धन्याला, राजाला मारावला येतो.

¹⁶आणि तुम्ही गाफील राहण्याची चूक करतो. परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मृत्युदंडाला पाव आहात. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला, तुमच्या स्वामीला तुम्ही संरक्षण देऊ शकत नाही. शौलच्या उशालगत्या भाला आणि पाण्याचा तांब्या याचा शोध घ्या बरे! कुठे आहेत या वस्तू?”

¹⁷शौलला दावीदचा आवाज ओळखू आला. तो म्हणाला, “दावीद मुला, तुझाच का हा आवाज?”

दावीद म्हणाला, “स्वामी मीच बोलतोय.” ¹⁸तो पुढे म्हणाला, “धनी, तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मी काय केले? माझा अपराध कोणता? ¹⁹राजेसाहेब, माझे ऐका. तुमच्या माझ्यावरील क्रोधाचे कारण परमेश्वर असेल तर तो माझ्या अर्पणाचा स्वीकार करील. पण माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवले असेल तर परमेश्वर त्यांचा सत्यानाश करो. या लोकांमुळेच मला परमेश्वराने दिलेल्या भूमीतून काढता पाय घ्यावा लागला. “तुमच्या कुठल्या परमेश्वराची उपसना कर, इथून चालता हो” असे यांनीच मला संगितले. ²⁰आता मरताना तरी परमेश्वराचे सन्निध्य मला लाभ द्या. इम्हाएलचा राजा तर जण क्षुलक पिसवेच्या शिकारीला निघालाय. डोंगरात तितराची पारध करतोय!”* ²¹यावर शौल म्हणाला, “मी

डोंगरात तितराची पारध करतोय डोंगराल भागात तितराची शिकार करताना त्या पक्षांची दमाळक होईपर्यंत पाठलाग करत असत. मग त्यांना मारत. शौलने दावीदचा असाच पाठलाग चालवला होता. येथे शब्दिक कोटीही अभिप्रेत आहे. “तितर” आणि “हाका मारणे” (23-14) यासाठी असलेल्या हिंदू शब्दांमध्ये नादसाम्य आहे.

पापी आहे. तू परत ये. दावीद, माझ्या मुला, माझ्या जिवाचे तुला मोल वाटते हे तू तुझ्या कृतीतून आज दाखवले आहेस तेहा आता तुला मी उपद्रव देणार नाही. मी अविचाराने वागलो. फार मोठी चूक केली.”

²²दावीद त्याला म्हणाला, “हा राजाचा भाला इथे आहे.

तुमच्यापैकी एखाद्या सेवकाने येऊन घेऊन जावा.

²³आपल्या करणीचे फल परमेश्वर आपल्याला देतो. आपल्या योग्य वागण्याचे बक्षीस मिळते, तसंच चुकीचीही शिक्षा भोगावी लागते. तुझ्या पराभव करायची संदी आज मला परमेश्वराने दिली होती. पण परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला मी इला पोचू दिली नाही. ²⁴तुझ्या आपुच्याचे मला किती महत्व वाटते ते मी आज दाखवले. तसाच माझा जीव परमेश्वराला मोलाचा वाटतो हे तो दाखवून देईल. तो माझी संकटातून मुक्तता करील.”

²⁵तेहा दावीदला शौल म्हणाला, “देव तुझे कल्याण करो. दावीद, माझ्या मुला, तुझ्या हातून मोठी कार्ये होतील आणि तू यशस्वी होशील.”

मग दावीद आपल्या मार्गाने गेला आणि शौल स्वगृही आला.

दावीद पालिष्वांचा आश्रय घेतो

27 पण दावीद मनात म्हणाला, “कधीतरी शौल मला पकडेल आणि ठार मारेल. त्यापेक्षा पलिष्वांच्या भूमीत आश्रय घेणे उत्तम. तेहाच इम्हाएलमध्ये माझा शोध घ्यावयचे शौल थांबवेल. माझी त्याच्या तावीडीनुन सुटका होईल.

*मग दावीद आपल्या बरोबरच्या सहाशे माणसांना घेऊन इम्हाएल सोडून गेला. मवोखचा मुलगा आखीश याच्याकडे ते सगळे आले. आखीश गथचा राजा होता.

³दावीद मग आपल्या बरोबरचे लोक आणि त्यांच्या परिवार यांच्यासह गथ येथे आखीशच्या राज्यात राहिला. इत्रेलची अर्हीनवाम आणि कर्मेलची अवीगईल या दावीदच्या दोन बायकाही त्याच्यासह होत्या. अर्बीगईल म्हणजे नाबालची विधवा.

⁴दावीद गथ येथे पळून गेला असल्याचे लोकांकडून शौलला कळले. तेहा त्याने दावीदचा पाठलाग सोडून दिला.

⁵दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहरेनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेते राहायला पाहिजे, तुझ्यावरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”

*तेहा आखीशने त्याला सिक्कलाग हे नगर वस्तीला दिले. ते तेहापासून आजतागायत यहूदीच्या राजांच्या ताब्यात आहे. ⁷दावीद त्या पलिष्वांच्या मुलखात एक वर्ष चार महिने राहिला.

दावीद आखीशला फस्करो

^४शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरपर्यंत जे अमालेकी आणि गशुरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करून त्यांना लुटले. ^५त्या भागातील सर्वांना दावीदाने नेस्तनाबूत केले. त्यांची मेंडेरे, गाई गुरे, गाढवे, उंट, कापड चोपड लुगून आखीशच्या स्वाधीन केले. पण त्याने या लोकांपैकी कोणालाही जिंवंत ठेवले नाही.

^६हे दावीदाने अनेकदा केले. कोणत्या लदाईवरून ही लट आणली असे आखीशेने दरवेळी विचारल्यावर दावीद प्रत्येक वेळी संगंत असे, “यहूदाच्या दक्षिण भागावर हल्ला केला.” किंवा “यरहमेलीच्या दक्षिण प्रांतात लदाई केली” किंवा “केनीच्या दक्षिण प्रदेशावर चाईदी केली”*

^७पराभूतांपैकी कोणालाही त्याने गथला जिंवंत येऊ दिले नाही. दावीदाला वाटायचे, “त्यांच्यापैकी कोणी इथे आले तर प्रत्यक्षात काय आवे ते आखीशला कळायचे.” पलिष्ठ्यांच्या भूमीत असेपर्यंत दावीदाने असेच केले. ^८दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इझाएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”

पलिष्ठी युद्धाला सज्ज

28 तेव्हा पुढे पलिष्ठांनी इझाएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदाला म्हणाला, “इझाएलशी युद्ध करायला तू. आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षत ठेव.”

^१दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.” आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”

शौल आणि एन-दोर येथील एक बाई

^३शामुकेल मरण पावला होता. सर्व इझाएलांनी निधनाबद्द शोक व्यक्त करून त्याच्या गावी रामा येथे शमुकेलचे दफन केले होते. शौलने मांत्रिक अणि दैवत यांना इझाएल मधून घालवून दिले होते. ^४पलिष्ठांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इझाएलांना एकत्र आपानु गिलबोवा येथे तळ दिला. ^५पलिष्ठांचे सैन्य पाहन शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली. ^६त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वप्न, संदेषे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यमातून देव त्याच्याशी बोलला नाही. ^७शेवटी शौल आपल्या

अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच्या या युद्धविषयी प्रश्न विचारतो. ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.” ^८आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीचे त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून च्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हंजर कर.”

^९तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहे ना? त्याने सर्व भूतविद्याप्रवीण आणि भविष्यवाची लोकांना इझाएल मधून हव्हपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझ्या विचार विस्तो.”

^{१०}शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर किंवंत असेतो तुला शिक्षा होणार नाही.

^{११}तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले. शौल म्हणाला, शमुकेलला आण.

^{१२}आणि तसे झाले. शमुकेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”

^{१३}तेव्हा राजा म्हणाला, “घाबरू नकोस. तुला काय दिसते ते संग.” ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”

^{१४}शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?” ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकाराचा अंगरखा घातलेला एक वृद्ध आहे.” तो शमुकेलच असल्याचे शौलच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले.

^{१५}शामुकेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”

शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्ठी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वप्न किंवा संदेषे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करू ते तू संग.”

^{१६}शामुकेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजांच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस? ^{१७}परमेश्वराने माझ्या द्वारे जेजे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद. ^{१८}तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराच्या क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमाले क्यांचा नाश करायला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर अज तुझ्याशी असे वागत आहे. ^{१९}पलिष्ठांच्या हातून प्रभु तुझा आणि इझाएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.” ^{२०}हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुकेलच्या

केनीच्या ... चढाई केली यरहमेली, केनी हे सर्व प्रांत इझाएलमधील होत. आपण आपल्याच लोकांवरुद्ध इझाएलविरुद्ध लढले असा दावीदाने आखीशचा ग्रह करून दिला.

भाकिताने त्याला कापेर भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.²¹ तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घावरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी एकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे.

²²आता कृपा करून माझे एक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”

²³पण शौलने खायचा आप्राह निग्रहाने धुडकावून लावला. शेवटी शौल बरोबरच्या सेवकानीही तिच्याच मारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरून उठून तो पलंगावर बसला.²⁴ एक चांगले धृष्टपुष्ट वासरू त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीढी मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली.²⁵ शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.

“दावीद आमच्या बरोबर येत नाही!”

29 पलिष्ठ्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इंजेल येथे एका झान्याजवळ इम्राएलांनी छावणी टाकली.² आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्ठी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिण्डाला होती.

तेव्हा पलिष्ठ्यांच्या सरदारांनी विचारले, “या इर्वीचे येथे काय काम?” आखीशाने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”

पण त्या सरदारांना आखीशाचा फार राग आला. ते म्हणाले, “या दावीदला परत पाठवा. त्याला दिलेल्या नगरात त्याने परत जावे. आमच्या बरोबर तो युद्धावर येता कामा नये. तो इथे राहिला तर शत्रूलाच आपल्या छावणीत घेतल्यासारखे होईल. आपली माणसे मारून तो त्याच्या राजाला, शौलला, खूश ठेवील.

शौलने हजार शत्रू मारले, तर या दावीदाने लाखोंचा वध केला असे एक गाणे गात इम्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.

तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझीशी सचेटीने वागला आहेस. माझा सैन्यात तुला भरती करून घेणे मला आवडले असते. त मला समील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपाहार काही आढळले नाही. पण पलिष्ठी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही. ⁷ तेव्हा तू

शांतपणे माघारी फीर. पलिष्ठी अधिकाऱ्यांना काहीही उपद्व देऊ नको.”

तेव्हा दावीदाने विचारले, “माझे काय चुकले? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजतागायत माझ्यात तुम्हाला काही दोषास्पद आढळले का? माझे स्वामी महाराज यांच्या शत्रूंचा मुकाबला मी का करू नये?”

⁹ आखीशाने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युद्धावर येऊ नये असे पलिष्ठी सरदारांचे म्हणणे आहे. ¹⁰ उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”

¹¹ तेव्हा दावीद आपल्या बरोबरच्या लोकांसह पहाटेच पलिष्ठ्यांच्या देशात परतला आणि पलिष्ठ्यांनी इंजेलवर चढाई केली.

30 दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चवडून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.² अमालेक्यांनी बायका, गावातील तरुण आणि वृद्ध लोक यांना कैदी म्हणून नेले होते. त्यांनी कोणाला ठार केले नाही. पण धरून मात्र नेले.

दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे सिकलाग येथे येऊन पोचतात तो त्यांना शहर जळत असलेले दिसले. त्यांच्या बायका मुलाबाळे यांना नेण्यात आले होते. अमालेक्यांनी सर्वांना उचलून नेले होते.⁴ दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी खूप आक्रोश केला. आक्रोश करून करून त्यांची शक्ती संपुष्ट्यात आली.⁵ इंजेलची अहीनवाम आणि कर्मेल येपील नाबालची बायको आबीगईल या दावीदाच्या बायकांनाही नेले होते.

⁶ आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरून नेलेले पाहन सर्व सैन्याला दुःख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ढेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याधित झाला. पण त्याच्या परमेश्वरवर भरवंसा ठेवून खंबीर राहिला.⁷ अब्याधार या याजकाला त्याने आपला एफोद आणण्यास सांगितले.

दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरून नेण्याचा शत्रूंचा पाठलाग करू का? शत्रू आमच्या तावडीत सापेडल का?” यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवणूक करशील.”

दावीद व त्याचे लोक यांना मिसरी गुलाम भेद्यो

९-१० दावीदाने मग आपल्याबरोबर सहाशे जणांना घेटले आणि ते सर्व बसोर नंदीवजवळ पोचले, त्यांच्यापैकी दोनशेजण इतके थकले की त्यांना पुढे जावेना, ते तिथेच राहिले. तेव्हा उरलेली चारशे माणसे दावीद बरोबर पुढे अमालेक्यांच्या पाठलगावर गेली. ^{११} त्यांना एका शेतात एक मिसरी आडळला. त्याला त्यांनी दावीदकडे नेले. त्याला खाऊ पिऱ्य घाटले. ^{१२} अंजिराच्या डेपेचा एक तुकडा आणि द्राक्षाचे दोन घड त्यांनी त्याला दिले. तेव्हा त्याला बरे वाट लागले. तीन दिवस आणि रात्री त्याच्या पोटात अन्न पाणी गेले नव्हते. ^{१३} दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”

तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेज्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले. ^{१४} करीथी राहतात त्या नेगेव प्रदेशावर, यद्या प्रांतावर व कालेब लोकांच्या दक्षिण भागावर आम्ही हल्ले केले होते. सिकलागही आम्ही जाळले.”

^{१५} दावीद त्याला म्हणाला, “आमच्या बायकामुलाना तुम्ही नेलेत तिथे मला घेऊन जाशील का?”

तेव्हा तो मिसरी दास म्हणाला, “तुम्ही परमेश्वरापुढे शपथ घेतलीत तर मी तुम्हाला मदत करीन. पण तुम्ही मला मारणार नाही किंवा माझ्या धन्याकडे देणार नाही असे मला वचन द्या.”

दावीद अमालेक्यांचा पराभव करतो

^{१६} त्या मिसरी माणसाने दावीदाला अमालेक्यांच्या तळापर्यंत नेले. तेथे ते लोक खात पित आणि मौजमजा करत इत्स्ततः पसरले होते. पलिष्ठी आणि यहदा प्रांतातून आणलेल्या लुटीचा ते मनसोक्त उपभोग घेत होते. ^{१७} दावीदाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारले. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याच्यात लळाई झाली. अमालेक्यापैकी चारशे तरुण आपापल्या उंटावर स्वार होऊन पळून गेले, ते बगळता कोणीही वाचले नाही.

^{१८} आपल्या दोन बायकांसकट अमलेक्यांनी जे जे पळवले होते ते सर्व दावीदाने परत मिळवले. ^{१९} कोणीही गहाळ झाले नाही. मुर्ल, वृद्ध, माणसं, मुलगे, मुली सर्व मैल्याबान वस्तु ज्याच्या त्याला मिळाल्या. अमालेक्यांच्या लटीतील सर्व काही दावीदाने परत आणले. ^{२०} त्यांची सर्वै शेरडे मेंद्रे आणि गुरे दावीदाने आणली. दावीदाच्या माणसांनी त्यांना पुढे घाटले आणि ते म्हणाले, “हे दावीदाने मिळवलेले बक्षीस आहे.”

सर्वचे वारे समान

^{२१} जे दमले भागलेले लोक दावीद बरोबर पुढे जाऊ शकले नाहीत आणि बसोर नदीपाशीच थांबले होते तेथे,

त्या दोनशे जणांकडे दावीद आला. दावीद आणि त्याचे सैन्य येताना पाहून ते त्यांना सामोरे आले. त्यांनी दावीदाच्या सैन्याचे आगत स्वागत केले. दावीदाने त्यांचे क्षेम कुशल विचारले. ^{२२} दावीद बरोबर गेलेल्यांमध्ये काही विघ्रसंतोषी माणसे होती. ती म्हणाली, “ही दोनशे माणसे आपल्या बरोबर पुढे आली नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या लुटीतील हिस्सा मिळणार नाही. त्यांची बायका मुले तेव्ही ज्याची त्यांने घ्यावीत.”

^{२३} दावीद त्यांना म्हणाला, “नाही, असे वागू नका. परमेश्वराने आपल्याला काय दिले त्याचा विचार करा. परमेश्वरामुळे शत्रुवा पराभव आणण करू शकलो. ^{२४} तुम्ही म्हणता ते कोणी ऐकणार नाही. जे इथे सामानसुमानाजवळ थांबले ते आणि युद्धावर आले ते अशा सर्वांना सारखाच वाया मिळेल. वाटण्या समान होतील.” ^{२५} तेव्हापासून इम्बाएलसाठी हीच विहिवाट पडली; हाच नियम झाला. आजतागायत तो चालू आहे.

^{२६} दावीद सिकलाग येथे आला. त्याने अमालेक्यांकडून आणलेल्या लुटीतील काही वस्तु आपले मित्र, यहदातील बडील धारी मंडळी यांना पाठवल्या. त्याने सांगितले, “परमेश्वराच्या शत्रूकडून आणलेल्या लुटीतील ही भेट”

^{२७} वेथेल, दक्षिणेकडील रामोथ, यत्तोर, ^{२८} अरोएर, सिफोथ, एस्ट्मो, ^{२९} राखाल, येहमलीतील नगरे तसेच केनीची नगरे, ^{३०} हर्मा, कोर आशान, अथाख, ^{३१} आणि हेब्रोन अशा ज्या ज्या टिकाणी दावीद आपल्या साथीदारांसह फिरत असे तेथील बडील धार्यांनाही त्याने या लुटीतील वस्तू पाठवल्या.

शौलचा मृत्यू

३१ पलिष्ठ्यांची इम्बाएलांशी शत्रूघापासून फळ काढला. बरेच इम्बाएल लोक गिलबोा डोंगरात मारले गेले. ^२ शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्ठी निकराने लळले. योनाथान, अवीनादाव आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांचा पलिष्ठ्यांनी वध केला.

^३ युद्ध शौलच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलबर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला. ^४ तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझीवार चालव. नाहीतर हे परकीय मला भोस्कून माझी टिंगल ट्वाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरून या गोष्टीला नकार दिला.

तेव्हा शौलने आपली तलवार उपसली व स्वतःला भोस्कले. ^५ शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौल बरोबरच त्याने देह ठेवला.

^६ अशा प्रकारे त्या दिवशी शौल, त्याची तीन मुले आणि त्याचा शस्त्रवाहक असे सर्व एकदम मृत्युमुर्द्यी पडले.

शौलच्या मरणाचा पलिष्ठ्यांना आनंद

⁷खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इम्माएळी लोकांनी, इम्माएळी सैन्याला पळ काढताना पाहिले, शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले, तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले, त्या ठिकाणी मग पलिष्ठ्यांनी वस्ती केली.

⁸दुसऱ्या दिवशी हे पलिष्ठी मृतांच्या अंगावरील चीजवस्तू लुबाडायला आले, त्यांना शौल आणि त्याची तीन मुले गिलबोवा डोंगरात मरुन पडलेली आढळली.

⁹पलिष्ठ्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवांमधून

त्यांनी हे वर्तमान कळवले, ¹⁰शौलची शस्त्रे त्यांना अष्टरोथरच्या देवकात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर ठांगला.

¹¹पलिष्ठ्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाशयांनी एकले, ¹²तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघन बेथ-शान येथे पोचले, तेथे गावकुसावर ठांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली, याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सवार्ंनी त्यांचे दहन केले, ¹³मग त्यांच्या अस्थी काढून याबेश मधील झाडाखाली पुरल्या. सर्व लोकांनी सात दिवस उपास करून शोक प्रगट केला.

License Agreement for Bible Texts

World Bible Translation Center
Last Updated: September 21, 2006

Copyright © 2006 by World Bible Translation Center
All rights reserved.

These Scriptures:

- Are copyrighted by World Bible Translation Center.
- Are not public domain.
- May not be altered or modified in any form.
- May not be sold or offered for sale in any form.
- May not be used for commercial purposes (including, but not limited to, use in advertising or Web banners used for the purpose of selling online add space).
- May be distributed without modification in electronic form for non-commercial use. However, they may not be hosted on any kind of server (including a Web or ftp server) without written permission. A copy of this license (without modification) must also be included.
- May be quoted for any purpose, up to 1,000 verses, without written permission. However, the extent of quotation must not comprise a complete book nor should it amount to more than 50% of the work in which it is quoted. A copyright notice must appear on the title or copyright page using this pattern: "Taken from the HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™ © 2006 by World Bible Translation Center, Inc. and used by permission." If the text quoted is from one of WBTC's non-English versions, the printed title of the actual text quoted will be substituted for "HOLY BIBLE: EASY-TO-READ VERSION™." The copyright notice must appear in English or be translated into another language. When quotations from WBTC's text are used in non-saleable media, such as church bulletins, orders of service, posters, transparencies or similar media, a complete copyright notice is not required, but the initials of the version (such as "ERV" for the Easy-to-Read Version™ in English) must appear at the end of each quotation.

Any use of these Scriptures other than those listed above is prohibited. For additional rights and permission for usage, such as the use of WBTC's text on a Web site, or for clarification of any of the above, please contact World Bible Translation Center in writing or by email at distribution@wbtc.com.

World Bible Translation Center
P.O. Box 820648
Fort Worth, Texas 76182, USA
Telephone: 1-817-595-1664
Toll-Free in US: 1-888-54-BIBLE
E-mail: info@wbtc.com

WBTC's web site – World Bible Translation Center's web site: <http://www.wbtc.org>

Order online – To order a copy of our texts online, go to: <http://www.wbtc.org>

Current license agreement – This license is subject to change without notice. The current license can be found at: <http://www.wbtc.org/downloads/biblelicense.htm>

Trouble viewing this file – If the text in this document does not display correctly, use Adobe Acrobat Reader 5.0 or higher. Download Adobe Acrobat Reader from:
<http://www.adobe.com/products/acrobat/readstep2.html>

Viewing Chinese or Korean PDFs – To view the Chinese or Korean PDFs, it may be necessary to download the Chinese Simplified or Korean font pack from Adobe. Download the font packs from:
<http://www.adobe.com/products/acrobat/acrasianfontpack.html>